# Filmcity Media Limited

Regd. Office: A/511, Royal Sands Chs Ltd., Shastri Nagar, Andheri West, Mumbai - 400053 M. No. 9987008484, E-mail : filmcitym@gmail.com CIN : L99999MH1994PLC077927

November 10, 2023

To, The Secretary, BSE Limited 25<sup>th</sup> Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400001

#### <u>Scrip ID: FILME</u> <u>Scrip Code: 531486</u>

### Sub: Submission of copies of Newspaper Publishing Un-Audited Standalone Financial Results for the Quarter (Q2) and half Year Ended September 30, 2023.

Dear Sir/Madam,

With reference to the above captioned matter, Please find enclosed copy of the Advertisement of the Un-Audited Standalone Financial Results for the Quarter (Q2) and Half Year ended September 30, 2023 as published in the "mumbai lakshadeep and "Active Times on November 10, 2023.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Filmcity Media Limited

Raksha Kumari Company Secretary & Compliance Officer Membership No.: A46084

Encl: a/a



# ALITY & INFRASTRUCTURES LIMITED CIN U55103PN2007PLC130111 A5, The 5th Avenue 5th Floor, Near Hotel Regency, Road, Pune, Pune, Maharashtra- 411001

# inaudited Statement of Financial Results for

## quarter ended 30th September 2023

		0	uarter Ende	۶d	Year Ende
Sr. No.	Particulars	30-09-2023 (Unaudited)	30-06-2023 (Unaudited)	30-09-2022 (Unaudited)	
1	Total Income from Operations	445	378	43	42
2	Net Profit for the period/year (Before tax)	(230)	(104)	(190)	(1,001
3	Net Profit for the period/year (After tax)	(230)	(104)	(190)	(1,001
4	Total Comprehensive Income for the period/year	-	-	-	
5	Paid up Equity Share Capital (Equity Shares of Rs 10 each)	1,277	1,277	1,277	1,27
6	Reserves (excluding Revaluation Reserves)	(6,243)	(6,013)	(5,277)	(5,910
7	Securities Premium Account	2,369	2,369	2,369	2,36
8	Net Worth	(2,588)	(2,367)	(1,631)	(2,263
9	Paid up Debt Capital/Outstanding Debt	7,980	7,985	5,895	7,98
10	Outstanding Redeemable Preference Shares	N.A	N.A	N.A	N.
11	Debt Equity Ratio	(3.08)	(3.37)	(3.62)	(3.3
12	Earnings per Share (of Rs 10/- each) (for Continuing & discontinued operations)				
	1. Basic	(1.80)	(0.81)	(0.01)	(0.8
	2. Diluted	(1.80)	(0.81)	(0.01)	(0.81
13	Capital Redemption Reserve	-	-	-	
14	Debenture Redemption Reserve	-	-	-	
15	Debt Service Coverage Ratio	0.05	(0.66)	(0.02)	(0.6
16	Interest Service Coverage Ratio	0.05	(0.66)	(0.06)	(0.6

tract of the detailed format of the Financial Results filed with the Bombay ursuant to Regulation 52 & 52(4) of the SEBI (Listing Obligations and ments) Regulations 2015. The full format of the financial results are available xchange website www.bseindia.com

have been prepared in accordance with the requirements of Regulation 52 I (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 as redance with the recognition and measurement principles laid down in the Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind-AS 34"), prescribed under Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other Sunnil Karia, **Managing Director** 

# त्स लिमिटेड

1987PLC044407

ाजला, जे.पी.रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई–४०००६१.

, **दूर.:**+९१-०१७६२-२२५०४०, फॅक्स:+९१-०१७६२-२२२३९०,

w.mukatpipes.com, ई-मेल:mukatpipes@gmail.com

ञ्रिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.	तपशील		संपलेली तिमाई अलेखापरिक्षित		संपलेले अलेखाप		संपलेले मागील वर्ष लेखापरिक्षित	
क.		30.09.23	30.08.23	30.09.22	30.09.23	30.09.22	39.03.23	
۹	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	922.20	928.64	40.69	249.64	928.34	\$\$0.0¢	
ç	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा							
	विशेष साधारण बाबनंतर#)	3.00	98.६६	(२२.८०)	૧૭.૬૬	(३४.९१)	( 92.89)	
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा							
	विशेष साधारण बाबनंतर#)	3.00	98.६६	(२२.८०)	૧૭.૬૬	(३४.९१)	( 92.89)	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा							
	विशेष साधारण बाबनंतर#)	3.00	98.६६	(२२.८०)	<b>୩</b> ७.६६	(38.99)	( 92.89)	
ч	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर)							
	आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	3.00	98.६६	(२२.८०)	<b>୩</b> ७.६६	(38.99)	( 92.89)	
Ę	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/– प्रत्येकी)	489.40	489.40	489.40	489.40	489.40	489.40	
0	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव व्यळून)	-	-	-	-	-	( 9392.90 )	
6	उत्पन्न प्रतिभाग (द.म.रू.५/–) (खेडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)							
	मूळ	0.03	0.92	(0.98)	0.94	(0.30)	(0.99)	
	मूळ सोमिकृत	0.03	0.92	(0.98)	0.99	(0.30)	(0.99)	

ोय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mukatpipes.com वेबसाईटवर लब्ध आहे.

वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०८.११.२०२३

रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात तजवीज करण्यात आले. मकट पाईप्स लिमिटेडकरि

3			
जानी /	(रुपिंदर	<del>C'</del>	1
אואוי - (ואוי	्रत्यमदर	1711	1

अध्यक्ष डीआयएन-०१२३९४८३

								· •			<u> </u>	<u> </u>					]	G	HK HOSPF Regd. Office
		नोंट	गागिकन	कार्यालय:	808 <del>3</del>	द्योग क्षेत्र, १ला	~	लएंट					म् । स्वर्थः	CIETTUD 6	००५मीमलस	ft96.9377			Extract of
			दूरध्वनी	पापालप. 1: 0२२-४९	682008	/४९७१७२२०	/४९७१७२२ /४९७१७२२	तुख गारगाव २१; ईमेल:∷	investor(	@valiant	organic	s.com; ईंग	नेलः www	valiant	organics.	.com			the
				३० स	प्टेंबर,	२०२३ रोज	नी संपलेल	या तिमार्ह	ो व अर्धव	ार्षाकरित	ा लेखाप	रिक्षीत वि	त्तीय निष्व	र्षाचा अ		(रू. लाखात ईर्प	गेप्रस व्यक्तिन्न)	Sr. No.	Particulars
	. अ.							ए	कमेव					7	रकमेव	(क. लाखात इन	गएरा व्यासारक)	1	Total Income from
	क.		तपशिल			संपलेली तिमाही ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२२ अलेखापरिक्षित	संपलेली सहामाही ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेली सहामाही ३०.०९.२२ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२३ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२२ अलेखापरिक्षित	संपलेली सहामाही ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेली सहा माही ३०. ०९. २२ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२३ लेखापरिक्षित	2 3 4	Net Profit for the p Net Profit for the p Total Comprehensi
	٩	कार्यचलनातून	एकूण उत्पन्न	न (निव्यळ)		୩८ <b>२७୦</b> .୪୩	୧७६८३.୧୧	૨३૨७५.५४	રૂપ૬૫ર.૬૦	୫େ୧୯୫୩.୫୩	૬૧૪૬૨.૪૬	୧୦୧७३.୧८	૨૦૧૦૧.૧૬	રદ્દપઙ૫.३૮	8980८.८8	ૡ૱૮૱.૨૪	१०५९८३.७४	5	period/year Paid up Equity Sha
	2	करपुर्व कालाव		नेव्वळ नफा/(	तोटा)	430.09	७९९.६୩	२२६६.६१	9३३०.३२	୪୦८५.९३	୧୪७୪.७୩	६४०.८२	9808.03	<u> ३४०९.९२</u>	2088.68	4636.60	9३२२८.२४	-	(Equity Shares of I
	3	अपवादात्मक करानंतर काल		निव्वल नफा/	(तोटा)	- ३९१.७८	<b>୳७५.୦୦</b> ୩୦३६.६२	– ୧७୦८.६१	404.00 9826.80	- 3020.20	୫८९.७८ ७५५७.९९	- ୪७୪.८୪	4७4.00 १४९३.१७	– २५५६.४४	404.00 9856.09	– ୪२४८.५६	୫८९.७८ १०२५६.४७	6	Reserves (excludir Reserves)
	4	कालावधीकरित			(cher)	271.00	1024.44	1000.41	10 40.00	2000.00	0110.33	000.00	1075.10	4334.00	1340.01	0400.34	104 34:00	7	Securities Premiur
		(कालावधीकरि	ला सर्वकष	नफा/(तोटा)	(करानंतर)													8	Net Worth Paid up Debt Capi
	5	आणि इतर स भरणा केलेले		• • • • • •		३४०.९९ २७१६.९५	9083.99 २७१५.३५	9090.८9 २७१५.३५	9368.88	३०२३.३९ २७१५.३५	0885.44 วเทยน 20	୪२୪.୦୪ २७१६.९५	9400.49 .२७१५.३५	୧୯୫୯.୧୪ ୧୦୧୫.୧୫	9828.44	୪२୦୨.୪୨ २७୨५.३५	୩୦२७୩.७୦ २७१५.३५	10	Outstanding Rede
	ې ن	मरणा कलल राखीव (पुनर्मुत				4079.53	~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~	4075.25	<u> ୧୦</u> ୩୫.୧୫		२७१५.३५ ६३८४७.८५	4079.53	. <७७७,२७	~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~	રહ૧૬.૬૬	4075.25	4073.23 ६६१६१.८१	11	Shares Debt Equity Ratio
	6	एकूण उलाढाव									,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,						11111	12	Earnings per Sha
	8	তর্ব্দেন্ন प्रतिभाग	া (হু.)																(for Continuing &
		अ. मूळ				9.88	<b>३</b> .८२	६.२९	૬.૨૬	99.30	୧୦.୪	9.46	8.4८	७.७२	<b>६.</b> ୩६	93.80	રૂર.૪૬		1. Basic 2. Diluted
		ब. सौमिकृत				9.89	3.00	<b>६</b> .११	4.99	99.08	20.02	9.48	8.88	0.40	4.86	93.09	39.40	13	Capital Redemption
	٩.	सेबी (लिस्टिंग अ गांगर्ण चराचा गांव	ऑब्लिगेशन्स् र्तः प्रत्यंकः गर	ন ॲण्ड डिस्क्ले सार्कोजनगर 1444	ोजर रिक्वायर www.bcoing	मेंट्स) स्युलेशन २ lia.com व www	०१५ च्या नियम v nseindia c	न ३३ अन्वये मुंब २००० २००० कंप	ई स्टॉक एक्सचे चीच्या भवववया	जिसह सादर क valiantorgan	रण्यात आलेले vice com ने	ो त्रैमासिक/अर्थ पार्ण्डटटन जगस	विार्षिक वित्तीय i का आहे	नेष्कर्षांचे सविर	त्तर नमुन्यातील	। उतारा आहे. वि	र्गतीय निष्कर्षाचे	14	Debenture Reden
		~ ~ ~				राव.com व १४४४४ र्गकरिता वित्तीय निष				-				। कंगकीन्त्रा गां		ग गानेव गान्स :	क्लापान भाने	15	Debt Service Cov Interest Service C
२, सौ	सहाय्यक निबंधक बृहन्मुंबई नागरी सहक स बिल्डिंग, मोदी इस्टेट, लाल बहादू शार	जरी पतसंस्था ब्री मार्ग, घाटकोपर पोलि	फेडरेशन '	लि., मुंबई	ाई ४०० ०८६			लयः २/१९, ओम ई-मेल:filmcityn ोजी संपलेल्य	हीरा पन्ना मॉल अं n@gmail.com,	सीआवएन:एल९	ाश्चिम), मुंबई-४ ९९९९एमएच१९९	४पीएलसी०७७९२	७ 1ीय निष्कर्षाच					लॅट क्र.३९,	मुकट पाई CIN:L27200M पराग अपार्टमेंट्स, ७वा जपुरा - १४०४०१, पंज
		नाहीर नोटीस	Recove	nt Registrar Co-c ry, Ghatkopar (W						संपलेली तिमाई	<del>}</del>	मंगलेल	(रू.लाखात, । अर्धवर्ष	ईपीएस व्यतिरिक्त संपल्लेले वर्ष		<b>दूर</b> .:०१७६	२–२२५०४०, फॅक्स:	09७६२-:	२२२३९०, <b>वेबसाईट:</b> wv
विश्व ४०/	त्ररी सहकारी पतसंस्था मर्या. २९, हरुसिंग शोभराज चाळ,	मुंबई	Gen. Ou Date 9/1	Itward No. 2668					संपलेले	-	संपलेले संबंधि		। अववर्ष संपलेली	संबलल वर्ष संबलले		30.00.20	૨३ રોजી સંપલે	ल्या ति	माही व अर्धवर्षा
,-, शि स	गळुंके मार्ग, घोडपदेव, मुंबई :	şş.	अर्जदार	Ţ					३ महिने	३ महिने	३ महिने	सहामाही	सहामाही	मागील वर्ष					
नुक्र	नांक १ ते ४		जाब देग	णार			तपशील		३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षि	३०.०९.२३ । अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित				तपशील		
- लील	। दर्शविलेल्या जाब देणार र	गंना नोटीस देण	ग्यात येते	की, थकीत र	कर्जाविषयी	कार्यचलनातन एक	ण उत्पन्न (निव्वळ)		५.६९	0	0	4.68	0	0	ज.				
	पतसंस्थेने दाखल केलेल्या अ । पत्त्यावर नोटीस देण्यात अ							दात्मक आणि/किंवा							१ कार्यच	लनातून एकूण उत्पन्न । स्रोत्रानिय निजना जान	(निवळ) र (जेन्द्र) (जन्म अनुस्त		/ <del>firm</del>
	ने तसेच आपला सध्याचा पत्त					विशेष साधारण ब	ाबपूर्व)		-६६.२९	-१९.१८	€3.0−	-૮५.૪७	-0.६३	-३६.९९	विशेष	साधारण बाबनंतर#)	ा/(तोटा) (कर, अपवाद		
वटची	ं संधी देण्यात येत असून दिन	ॉक २९/११/२३	३ रोजी <b>दप</b>	ारी ३.०० वाज	ता आपण			दात्मक आणि/किंवा						25.00		कालावधीकरिता निव्व साधारण बाबनंतर#)	ळ नफा/(तोटा) (अपवा	दात्मक आपि	1/किंवा
तिः तवे	अथवा आपल्या वकिलामार्फत सदर दिवशी आपण हजर	ं या कार्यालयाल न राहिल्याम व	त हजर राह तमच्या गैण	डून आपले म्ह हजेरीत अर्जार्च	णण सादर ो चौकजी	विशेष साधारण बा कण्णंत्र फिल्क्स न	ाबनतर) फा/(तोटा) (अपवा	210105	- ६६.२९	-१९.१८	-0.Ęş	-८५.४७	-0.६३	-३६.९९	४ करानंत	तर कालावधीकरिता नि	व्वळ नफा/(तोटा) (अप	वादात्मक अ	ाणि/ किंवा
 एण्यात	तिवर विवर्शा आगण हजर 1 येऊन या कार्यालयात एकतर्फी	योग्य तो निर्णय घे	নলা জাईল	, याची आपण न	गेंद घ्यावी.		फा/(ताटा) (अपवा ष साधारण बाबनंत		-६६.२९	-१९.१८	-0.53	-૮५.૪७	-0.६३	-35.99		साधारण बाबनंतर#) श्वीकरिता एकण सर्वकर	ष उत्पन्न (कालावधीकरित	ा सर्वकाग नग	त/(तोटा)/करालंतर)
अ.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल	दावा	दावा रक्तम	जाब	कालावधीकरिता ए	कूण सर्वकष उत्पन्न ।	(कालावधीकरिता	1	1		1	1	1	आणि	इतर सर्वंकष उत्पन्न (व	करानंतर))		at (merillari mi)
ал. ал.		दिनांक	क्रमांक	रु.	देणार क्र		ग्र) (करानंतर) आणि	ा इतर सर्वंकष	. 55 30	_ 00 0.4		. 11. 50.	0.55	55.00	६ भरणा १० राखीत	केलेले समभाग भांडवल । (पुनर्मुल्यांकित राखीव	ठ (दर्शनी मूल्य रू.५/– 1 वगळन)	प्रत्येकी)	
१.	श्रीमती मंगला राहुलदेव	१८/८/२३	७८३	३,४१,५०६	१	उत्पन्न (करानंतर)) भागणा केलेले मामभ	ाग भांडवल (द.म्.स्	: १/_ गत्री थागा\	-६६.२९ ३०५.७१	-१९.१८ ३०५.७१	-0.૬३ ३0५.७१	-८५.४७ २०५.४७	-0.६३ ३०५.७१	-35.99	🗕 ८ ওব্দেন্ন	' प्रतिभाग ( द.म.रू.५/ -	–) (खंडीत व अखंडीत व	गर्यचलनाकां	रेता)
	अहिरे (राहुलदेव भिवा अहिरे	१८/८/२३	520	३,४१,५०६			गग माडवल (द.मू.स ळेबंद पत्रकात दिल्य		204.95	204.95	२७५.७९	३૦५.७१	204.95	૨૦૫.७१	मूळ सौमिवृ	न्त			
	(मयत)					मागाल पंषाच्या ता पुनर्मुल्यांकित राखी		W1111	0.00	0.00	0.00	0.00	३४.७९	- ११.६४	टिप:	•			
		१८/८/२३	७८३	३,४१,५०६			विशेष साधारण बाब	नपूर्व)						1					ग्युलेशन २०१५ च्या वि
२.	विनोदकुमार भिवा अहिरे	१८/८/२३	७८३	३,४१,५०६	२	(रू.१/-प्रत्येकी) मूळ व सौमिकृत			-0.२१७	-0.053	-0.00२	-0.22	-0.003	-0.१२१	वित्तीय	निष्कर्षांचे सविस्त	र नमुन्यातील उतारा 	आहे. त्रै	नसिक / अर्धवर्षा विष
₹.	प्रदिप राम तांबेवाघ	१८/८/२३	७८३	३,४१,५०६	ş	- C	टंग ॲण्ड अदर डिस्ब	क्लोजर रिकायरमेंट्स							जाणि ग २ २०००	षाएसइ स्टाक एक्स २०२२ रोजी मंगन्ने	त्तव्या WWW.b केव्या तिमाही व अर्थन	seindia. वर्षाकरितन	com वेबसाईटवर उप वे वरील अलेखापरिक्षित
¥.	सुमन चंद्रकांत पुरी	१८/८/२३	७८३	३,४१,५०६	X	तिमाहीकरिता अले	ठेखापरिक्षित वित्तीय	निष्कर्षाचे सविस्तर	नमुन्यातील उतासः	आहे. तिमाही व न	क्रमाहीकरिता लेखा	परिक्षित वित्तीय निष	कर्षाचे संपूर्ण नमुना	स्टॉक एक्सचेंजच्य	ग रोजीद				नोंद पटावर घेण्यात आ
					الحجي			या www.fimlcityi न करण्यात आले आं							य ि म आ				गू असेल तेथे इंड-एएस
नाट	ोस आज दि. ०९/११/२०२३ रो	जामाझ सहाव	कायालयात्त सही/-	न्म मुद्रसह ।दल	ाउमाह			। वर्गीकरणासाठी पुर्न											
		सह	जय्यक निबंध	गक									फिल्मसिटी मिर्ड	ाया लिमिटेडकरित	Π				

### जाहीर सूचना

सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई

दिनांक : ०८.११.२०२३

(शिक्का)

लक्षात घ्या की, श्री. रमेश आत्माराम मुसळे यांनी दिनांक २७.०८.२०१४ च्या विक्री कराराद्वारे श्री. मनोज माधव मुंगीकर यांच्याकडून फ्लॅट क्र.ए-३०६, क्षेत्रफळ सुमारे ४१५ चौरस फूट कारपेट क्षेत्र आणि बिल्ट अप क्षेत्र ४९८ चौ.फू. साई अंगण कोहौसोलि., पनवेल येथे स्थित फ्लॅंट खरेदी केला होता. श्री. रमेश आत्माराम मसळे यांना सोसायटीचे सदस्य म्हणून रु.५०/- चे पाँच शेअर्स प्रत्येकी विशिष्ट क्र. ९१ तें ९५ (दोन्ही समावेशी) भाग प्रमाणपत्र क्र. १९ दि.११.०७.२००९ रोजी जारी करण्यात आले. सदर सदस्याने आपल्या मुलांनाही नामनिर्देशित केले होते जसे की (१) श्री. रोहित रमेश मुसळे आणिक (२) श्री रोहन रमेश मसळे हे नामनिर्देशित म्हणून प्रत्येकी ५०% अविभाजित शेअरसह एमसीएस कायद्यातील उपविधी क्र.३२ मधील तरतुर्दीनुसार. त्यांनी फॉर्म क्र. १४ भरून उमेदवारी अर्जेही दाखल केला होता. याशिवाय, श्री.रमेश आत्माराम मुसळे यांच्या निधनानंतर सदनिका वारसदाराच्या नावे सुरू ठेवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी परस्पर घेतला होता. मृतक श्री. रमेश ऑत्माराम मुसळे यांच्या पत्नी सौ.श्रीमती वैशाली रमेश मुसळे यांनी त्यांच्या मुलांसमवेत सोसायटीला नुकसानभरपाई दिली होती की त्या या फ्लॅटमध्ये कोणत्याही भागावर दावा करणार नाहीत, तरीही तिच्या पतीचा कायदेशीर वारस म्हणून सदर फ्लॅटमधील १/३ हिस्सा करिता पात्र आहे. त्यामुळे, कायदेशीर वारसांनी परस्पर दोन पत्रांना सदर सदनिकेचे कायदेशीर वारस म्हणून दिनांक: १०.११.२०२३, ठिकाण: उल्हासनगर/कल्याण ठरवले असल्याचे स्पष्ट होते. शिवाय, एमसीएस कायदा १९६० च्या कलम १५४(बी) १३ च्या तरतुर्दीनुसार, सोसायटीला मृत्युपत्राच्या कागदपत्रांच्या आधारे किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा कायदेशीर वारसा प्रमाणपत्र किंवा मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा वारसा हक्ष असलेल्या व्यक्तींनी अंमलात आणलेल्या कौटूंबिक व्यवस्थेची कागदपत्रे किंवा नियमांनुसार नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला, सोसायटीच्यां सदस्याच्या मृत्यूनंतर, मृत सदस्याच्या मालमत्तेतील हिस्सा, हक्क, शीर्षक आणि हितसंबंध हस्तांतरित करण्याची परवानगी आहे. त्यानुसार कायदेशीर वारसांनी सदर तरतुदींचे पालन केले आहे. असे असले तरी, कोणा व्यक्तिस वारसा, वाटा, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना भेट, ताबा किंवा बोजा या मार्गाने या जागेवर कोणताही दावा किंवा हक्क असल्यास, त्याच्या/तिच्या अशा दाव्याची ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत अधोस्वाक्षरीकर्त्याला कळवण् आवश्यक आहे, जर असेल तर, सर्व सहाय्यक दस्तऐवजांसह, ज्यामध्ये अयशस्वी झाल्यास अशा दाव्याचा संदर्भ न घेता व्यवहार पूर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तीचे दावे, जर असतील तर, माफ केले गेले आणि आमच्या क्लायंटसाठी बंधनकारक नाही असे मानले जाईल आणि तरतुर्दीनुसार हस्तांतरण कायदेशीररित्या प्रभावी आहे. चउड कायदा १९६० च्या कलम १५४ (बी) १३ नुसार, वरील दोन मुलगे विचारात घेतल्यास, प्रत्येकी ५०% वाटा असलेल्या सदर फ्लॅटचे संयुक्त मालक आहेत. दिनांक: १०.११.२०२३ 👘 श्री.एम.एम.शेट्टी ठिकाण: मुंबई सही/ वकिल, उच्च न्यायाल सोसायटीकरिता वकिल मे. माधव असोसिएट्स वकील आणि कायदेशीर सल्लागार ४१३, स्टॅनफोर्ड प्लाझा, लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३.

AMBIT Finvest AMBIT FINVEST PRIVATE LIMITED

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०८.११.२०२३

Pragati ke partner कॉर्पोरटकार्या: कनाकिशा वॉलस्ट्रीट, ५वा मजला, ए५०६-५१०, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे (नियम ८(१))

ज्याअधी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत अम्बीट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड, यांचे नोंदणीकृत कार्यालय-अम्बीट हाऊस, ४४९, सेनापती बापट मार्ग,



(व्यवस्थापकीय संचालक), डीआयएन:००७७८०१८

सही/- सुरेंद्र रामकिशोर गुप्ता

दिनांकः ०८.११.२०२३

ठिकाणः राजपुरा

रामा फॉस्फेटस् लिमिटेड An ISO 9001 :2015 Company

नोंदणी कार्यालय: ५१/५२, फ्री प्रेस हाऊस, नरिमन पॉईंट, मुंबई–४०० ०२१ दूर. क्र.: ०२२-२२८३ ३३५५/६१५४ ५१००; फॅक्स: ०२२-२२०४९९४६; ईमेल: compliance@ramaphosphates.com;

लोअर परळ, मुंबई-४०००१३, कॉर्पोरेट कार्यालय: कनाकिया वॉल स्ट्रीट, ५वा मजला, ए ५०६-५१०, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद ताखेला मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद कर्जदारांना सदर सूचना प्राप्ती तारखेपासून **६० दिवसांच्या** आत खाली नमुद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे मागणी सूचनेत वर नमूद केलेली ख्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायदचाच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमुद तारखांना घेतलेला आहे.

		्रिय गरारचा गरानरचा सामा वाला गुप सारवान मसराला ज	
कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांचे	मागणी सूचना दिनांक	स्थावर मालमत्तेचे वर्णन/तारण मालमत्ता	ताबा दिनांक
नाव व कर्ज खाते क्र.	व रक्षम		ताबा प्रकार
१. ऑरेंज पेस्ट कंट्रोल	88.06.2023	बराक क्र.१२७२, खोली क्र.९ व खोली क्र.१०, तळमजला, हरिओम	06.88.2023
२. लता हरिभाऊ चव्हाण	१४.०८.२०२३ रोजी देव रक्षम	सदन, ओटी सेक्शन, उल्हासनगर स्टेशन रोड, उल्हासनगर, तालुका	सांकेतिक ताबा
३. हेमंत हरिभाऊ चव्हाण	रु.२८,६०,२४३.९६ (रुपये	उल्हासनगर, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१००४ आणि सदर मालमत्तेच्या	
४. सुनिता हेमंत चव्हाण	अट्ठाचीस लाख साठ हजार दोनशे	चतुसिमाः पुर्वः बराक क्र.११; पश्चिमः बराक क्र.८; उत्तरः आतील	
कर्जक.MUM000000020294	त्रेचाळीस आणि पैसे सोळा फक्त)	रस्ता; <b>दक्षिण:</b> आतील रस्ता.	
१. श्री साई सुपर मार्केट	88.06.2023	फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, बी विंग, गजानन स्मृती कोहौसोलि.,	06.88.5053
२. मंज गेणाराम चौधरी	१६.०८.२०२३ रोजी देव रक्कम	सुरज पार्क क्र.२, क्षेत्रफळ ७७७ चौ.फु., सर्व्हे क्र.८५/१४, गाव	सांकेतिक ताबा
३. गेणेराम सासराम चौधरी	रु. २३,८०,५०४.०१ (रुपये तेवीस	नांदिवली तर्फे पंचानंद, सीएनजी महानगर गॅस पम्पाजवळ, तालुका	
कर्जक.KAL000000038201	लाख ऐंशी हजार पाचशे चार	कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१२०१ आणि सदर मालमत्तेच्या	
	आणि पैसे एक फक्त)	चतुसिमाः पूर्वः सी विंग; पश्चिमः सुरज पार्क; उत्तरः आर.पी.	
	. ,	रेसिडेन्सी; दक्षिण: देसले पलाडे रोड.	
विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान	। व जनतेस येथे सावध करण्यात येते ।	। की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर माल	मत्तेसह व्यवहार
		डे वर नमुद केलेली रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे. प्र	
			a fa non an
साडावण्यासाठा उपलब्ध वळसदम	ति कविद्याच्या कलम १३ च उपक	लम ८ च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.	

सही/-, प्राधिकृत अधिकारी, ॲम्बीट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड

## मे. श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय**: ए/८, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, महाड, जिल्हा रायगड. (महाराष्ट्र) CIN:L999999MH1987PLC044942 द्यु.क.:०२१४५-२३३४९२ ई-मेल: info@shreeharichemicals.in वेबसाईट:www.shreeharichemicals.in

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

 	 		410-11
	(ক্চ.লান্দ্রা	ल) (ईर्ष	ोएस व्यतिरित्त

डीआयएन: ००१२१०८०

					(फ.लाखात) (इप	गएस व्याताश्क्त)
		संपलेली तिमाही		संपलेले 3	र्म्ध <b>व</b> र्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३९०४.८१	२९३८.७७	୩୫७८.୫२	६८४३.५८	3283.60	90240.40
साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)						
(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपुर्व)	906.90	-३३२.८४	-586.00	- २२४.६७	-9928.30	– २६४४.९२
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(विशेष साधारण बाबनंतर)	902.90	28.63	- ६४८.०७	936.00	- 9928.30	– રદ્દ ૪૪.૬૨
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(विशेष साधारण बाबनंतर)	<u> ۲۹.8۶</u>	9૬.80	-864.03	90.94	-८८६.४७	– २६४४.९२
करानंतर एकूण सर्वंकष उत्पन्न	<u>۲۹.8۶</u>	9૬.80	-864.03	90.94	-८८६.४७	– રદ્દ ૪૪.૬૨
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १० प्रती)	888.53	୫୫୫.୧.३	888.53	୪୪୪.୧୬	888.53	୪୪୪.୧३
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)						
अ) मूळ	9.23	0.30	- 90.89	2.20	- 98.88	- 88.90
ब) सौमिकृत	9.63	0.30	- 90.89	2.20	- 98.88	- 88.90
<ol> <li>भौमिकृत</li> <li>दिपः</li> <li>वरील कंपनीचे कितीय निष्कर्य कंपनी कायदा : (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इं २. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन मान्य करण्यात आले.</li> </ol>	१.८३ २०१३ च्या कत इंएएस) नुसार	0.३७ नम १३३ आणि तयार केले आ	– १०.९१ अन्य इतर मार हेत.	२.२० न्यताप्राप्त लेखा	– १९.९४ योजनानुसार	– ४४.१ वेहित कप
<ol> <li>कंपनी एकमेव व्यवसाय विभागात कार्यरत अ विभाग नाही.</li> </ol>	ाहे आणि म्हणू	न इंडएएस १०	८ कार्यचलीत	विभागनुसार अ	ान्य निष्कर्ष ये	ण्यि व्यवसाय
४. मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीस	ह वर्गीकरणाक	रिता पुर्ननमुद/	पुर्नवर्गीकृत क	रण्यात आले.		
			श्री ह	री केमिकल्स	एक्सपोर्ट लि	आदेशान्वये मिटेडकरित सी.अग्रवाल
ठिकाण : मुंबई				आध्य	1क्ष व कार्यका	
0				01++	-0-	

## ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

						( क्त. लाखांत)
		संपलेली तिमाही		संपलेले	सहामाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२०२३	३०.०६.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३१.०३.२०२३
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
कामकाजातून मिळणारे एकूण उत्पन्न (निव्वळ)	90,904.24	9२,९४८.२५	२५,००३.६५	३०,१२४.१०	४२,४८६.८७	८७,५४८.९०
निव्वळ नफा / (तोटा) कालावधीसाठी (कर आधी, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तू)	७१.७१	88.83	१,८६३.२०	929.98	३,९००.१६	<b>ધ,</b> ૪૮ <b>ધ.</b> ९९
करपूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त सामान्य वस्तूंनंतर)	७१.७१	<del>8</del> 9.83	१,८६३.२०	9२9.9४	३,९००.१६	<b>५,</b> ४८५.९९
करानंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा), अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त सामान्य वस्तू	६६.८२	33.8o	9,३७८.५४	900.22	२,९२५.३२	४,०९३.४४
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न या कालावधीसाठी नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर)	६४.२३	३२.१९	१,३६८.२४	९६.४२	२,९०७.३८	୪,୦७७.६७
इक्विटी समभाग भांडवल	१,७६७.४३	१,७६७.४३	१,७६७.४३	१,७६७.४३	१,७६७.४३	१,७६७.४३
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)	२९,१३३.०६	૨૬,૧३३.૦૬	૨૬,૧૬૬.૬૪	૨૬,૧३३.૦૬	૨५,૧૬૬.૬૪	२९,१३३.०६
	(३०.०९.२०२३ रोजी)	(३०.०६.२०२३ रोजी)	(३०.०९.२०२२ रोजी)	(३०.०९.२०२३ रोजी)	(३०.०९.२०२२ रोजी)	(३१.०३.२०२३ रोजी)
प्रत्येकी १०/- रुपये प्रति शेअर (असाधारण वस्तूंपूर्वी) कमाई मुलभूत – रु.	٥.३८	o.9§	૭.७९	૦.૬૭	१६.५३	२३.१४ २३.१४
सौम्यकृत	٥.३८	٥.٩٩	0.09	0.40	9६.५३	
प्रत्येकी १०/– रुपये प्रति शैअर (असाधारण वस्तूंनंतर) कमाई						
मुलभूत – रु.	0.36	0.99	80.0	0.40	9६.५३	२३.१४
सौम्यकृत – रु.	0.36	٥.٩९	90.09	0.40	9६.५३	२३.१४
टिपा: १) वरील परिणामांचे परीक्षण लेखापरीक्षण समितीने वैधानिक लेखापरीक्षकाने ३० सप्टेंबर २०२३ रोजी र २) कर, ज्यामध्ये स्थगित कराचा समावेश आहे, त्रैमासिक केला जाईल.	संपलेल्या तिमाही अ	ाणि सहामाहीसाठी ः	अलेखापरीक्षित विर्त्त	ीय निष्क <b>र्षां</b> च्या उत	ाराचे मर्यादित पुनरा	वलोकन केले आहे.
			<u> </u>	·	<b>\</b>	$\rightarrow$

३) वरील परिणाम कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भारतीय लेखा मानक (इंड–एएस) च्या अनुपालनामध्ये तयार केले आहेत आणि कंपनी (भारतीय लेखा मानक) नियम, २०१५ आणि त्यानंतर जारी केलेल्या सुधारणा आणि भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या इतर लेखा तत्त्वांनुसार कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केले.

४) मागील तिमाही/कालावधीचे आकडे पुनर्गठित/पुनर्रचना केले गेले आहेत, जेथे त्यांची तुलना करणे आवश्यक आहे.

मंडळाच्या आदेशानुसार रामा फॉस्फेटस् लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई दिनांक : ९ नोव्हेंबर, २०२३

एव. डी. रामसिंधानी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००३५४१६

VEER ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED CIN: L65990MH1980PLC023334

Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002.

	MULTIPLUS HOI 101, B-WING, BHAVESHWAR PLAZA, L.B.S TEL NO:- 022-25005048. E-mai	Marg, I - multij	GHATK	OPAF lings@	R-WEST ()rediffma	MUMB ail.com,	AI-40	0086.
	Website - www.multiplusholdings.co XTRACT OF STATEMENT OF UNAUDIT						-	
-	YEARENDED 30th					QUAR	ICR	(In Lakhs)
Sr.			Quar			Year		Juarter
No.	Particulars		End 30-09-			ded }-2023		Ended -09-2023
1.	Total Income from operations (net)	_		.22		77.11	30	37.03
2.	Net Profit/(Loss) from ordinary			.87		70.45		35.34
3.	activities before tax Net Profit/(Loss) from ordinary		37	.87		70.45		35.34
-	activities after tax		<i>,</i>	.07		.0.40		00.04
4.	Total Comprehensive Income for the per [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	riod	20	.93		72.28		36.40
5.	Paid up Equity Share Capital						┝	
6.	(Face Value Rs.10/- each) Earnings Per Share of Rs.10/- each		188	.00	1	88.00		188.00
0.	(before extraordinary items)		_					
	Basic (not annualized): Diluted (not annualized):			.01 .01		3.75 3.75		1.88 1.88
Sepi Disc avai i.e. Plac	e: above is an extract of the detailed format of tember 30, 2023 filed with the Stock Exchange losure Requirements) Regulations, 2015. Th lable on the website of the Stock Exchange i.e www.multiplusholdings.com ce: Mumbai e: 09th November, 2023	fUnaud underf e full fo . (www.	ited Fir Regulati rmat of bseindi	on 33 the l a.com	of the S Jnaudite ) and or	EBI (Lit Ind Finar I the Co I behal Mana	iting a icial I impari f of ti ligne iging	ter ended and Other Results is ny website he Board SD/- sh Sheth Director 00290211
Dav	e. valii Noveliibei, 2023							W23U2 11
H	II-KLASS TRADING AN Regd. Off:: Office No 15, 2nd Floor, Pk Road, Hutatma Chowk, Fort Mumbe Email: info@hiklass.co.in; Ci EXTRACT OF STANDALONE FINA QUARTER AND HALF YEAR E	ot No 2 ai - 400 N- L51 NCIAL	4, Reh 001 Te 1900MI RESU	man I.: 22 H199: LTS I SEPT	Building 87408 2PLC0 OR TH EMBE	), Veer 1/22874 56262 E SEC R, 2023 (Figure	Nari 1085 OND s are	man ,
	PARTICULARS		Qua end	rter	ended to date for cu	Year figure rrent	Corre 3 i enc	esponding months led in the
			30/09/	2023	per 30/09/	_	-	/lous year /09/2022
			(Unau		(Unaud		_	naudited)
	Total Income from Operations			0.28		1.77	,	1.53
	Net Profit / (Loss) for the period (before Ta Exceptional and/or Extraordinary items#)	IX,	-10	8.57	_1	13.22		0.09
3. N	Net Profit / (Loss) for the period before tax	:						
<u>,</u>	after Exceptional and/or Extraordinaryiten		-10	8.57	-1	13.22		0.09
E	Net Profit/(Loss) for the period after tax (al Exceptional and/or Extraordinary items#)		-10	8.57	1	13.22	_	0.09
[* ta	Total Comprehensive Income for the period Comprising Profit / (Loss) for the period ax) and Other Comprehensive Income (aft Equity Share Capital	(after		8.57 0.62		13.22		0.09
7. F 8	Reserves (excluding Revaluation Reserve is shown in the Audited Balance Sheet of previous year	) the						
	Earnings Per Share (of Rs. 10/- each) forcontinuing and discontinued operations	s) -						
	) Basic:	-,		0.00		0.00		0.00
	<ol> <li>Diluted: a above results were reviewed by the Audit.</li> </ol>			0.00		0.00		0.00
	ard in its meeting held on 9th Novembe ried out by the Statutory Auditors.		Ittee an					
Boa can Not a) 1 Sto Rec ava	te : The above is an extract of the detailed fon ck Exchange under Regulation 33 of th quirments) Regulations, 2015. The full f iliable on the Company's Website i.e (ww bange (www.besindic.com)	er, 2023 mat of ( lie SEB format w.hiklas	Uuarte Quarte I (Lisi of the	also L rly Fii ting ( Qua i) and	imited nancial Dbligati rterly F I on the	Review Result ons an inancia websit	/Re sfile d D d Re ze of	port were d with the disclosure
Boa can Not a) 1 Sto Rec ava Exc	te : The above is an extract of the detailed fon ck Exchange under Regulation 33 of th quirments) Regulations, 2015. The full f iliable on the Company's Website i.e (ww bange (www.besindic.com)	er, 2023 mat of ( lie SEB format w.hiklas	Uuarte Quarte I (Lisi of the	also L rly Fii ting ( Qua i) and	imited nancial Obligati rterly F I on the <b>and In</b>	Review Result ons an inancia websit websit <b>vestm</b> <b>anjay</b> Manag	r Re s file d D l Re c of ent Kun ging	port were d with the disclosure sults are the Stock
Boa can Not a) T Sto ava ava Exc Pla Da	te: The above is an extract of the detailed fon K. Exchange under Regulation 33 of th quirments) Regulations, 2015. The full f illable on the Company's Website i.e (ww change (www.bseindia.com) For H ace: Mumbai	r, 2023 mat of 0 e SEB format whiklas II-Klas II-Klas 2007 6 5th , Mah	Quarte and a Quarte of the ss.co.ir ss Trace PLC13 Floor, arash	Also L Arty Fii Qua ) and ) and ding JC1 Arta Nea tra- nant mbt	imited nancial Doligati rteny F and In Sd/- S IUR 1 r Hote 41100 cial R cr 202	Review Result ons an inancie websit vestm anjay Mana Dil ES L Di Reg Di ES L 23	r Re s file d C ll Re e of ent Kun ging N: 00	port were d with the Disclosure sults are the Stock Limited nar Jain Director 0415316
Boscan Not a) 1 Sto Rec ava Exc Da	te: The above is an extract of the detailed for K Exchange under Regulation 33 of th guiments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website i.e (www. change (www.bseindia.com) For H ace: Mumbai ted : 9th November, 2023 HK HOSPITALITY & INF CIN U55103PN Regd. Office A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune Extract of Unaudited Stater the quarter ended 3	r, 2023 mat of ( e SEB format w.hiklas II-Klass 2007/ ie 51h , Mah , Mah	titee and a 3 and a Quarte I ( List ss.co.ir Sss	Also L rhy Fii ( Qua ) and ) and ) and ding UCI 1011 Nea tra- nant mbe	imited nancial Doligati (terty F on the and In Sd/- S CUR 1 r Hoto 41100 cial R er 202 (Rs. in r Ende	Review Result ons an inancici websit websit websit mana Dif <b>S L</b> I Regi I I <b>E S L</b> I <b>R B</b> I I I <b>I R B</b> I I I I I I I I I I I I I I I I I I I	r Re s file d D l Re e of ent Kun ging N: 00	d with the bisclosure iscl
Boscan Not a) 1 Sto Rec ava Exc Da	te: The above is an extract of the detailed for k Exchange under Regulation 33 of th guiments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website i.e (www. change (www.bseindia.com) For H ace: Mumbai ted : 9th November, 2023 HK HOSPITALITY & INF CIN U55103PN Regd. Office A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune Extract of Unaudited Stater	r, 2023 mat of 0 e SEB format w.hiklas II-Klass 2007/ e 51h , Mah , Mah 30-09	A contraction of the second reaction of the s	Also L rty Fin Qua Qua ) and ) and ding UCI 11 Nea tra- 10 11 Nea tra- 10 11 Nea 10 11 Nea 10 11 Nea 10 10 10 10 10 10 10 10 10 10	imited nancial Dbligati rterty F I on the and In Sd/- S FURI T Hoto 41104 cial R er 202 (Rs. in	Review Result ons an inancie websit websit manjay Mana Dil Sala Rag 1 1 esult 23 1 akhs	A Re s file. s file. d D l Re e of emt Kun ging N: 00 I I S fo excol 022	d with the bisclosure- sults are the Stock Limited nar Jain Director 1415316
Boscan Not a) 1 Sto Rec ava Exc Da C	te: The above is an extract of the detailed for K Exchange under Regulation 33 of th guiments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website i.e (www. change (www.bseindia.com) For H ace: Mumbai ted : 9th November, 2023 HK HOSPITALITY & INF CIN U55103PN Regd. Office A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune Extract of Unaudited Stater the quarter ended 3	r, 2023 mat of 0 e SEB format w.hiklas II-Klass 2007/ e 51h , Mah , Mah 30-09	Quarte Quarte I ( Liss of the ss.co.ir plC13 Floor, arash of Fin Septe Qu	Also L rty Fin Qua Qua ) and ) and ding UCI 11 Nea tra- 10 11 Nea tra- 10 11 Nea 10 11 Nea 10 11 Nea 10 10 10 10 10 10 10 10 10 10	nancial Doligati rterty F d on the Sd/- S ULR 1 I Hoto 41104 Cial R Cial R Rs. in r Ende 2023	Review Result websit websit westm anjay Manad Dil Reg 1 esult 23 lakhs dd 30.09-2 (Unaud	A Re s file. s file. d D l Re e of emt Kun ging N: 00 I I S fo excol 022	ort were d with the bisclosure results are the Stock LImited nar Jain Director 0415316 TED 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7
Boscan Not a) 1 Sto ava Exc Pla Da C	te : The above is an extract of the detailed for k Exchange under Regulation 33 of th guiments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website i.e (www. change (www.bseindia.com) For H ace: Mumbal ted : 9th November, 2023 HK HOSPITALITY & INF CIN U55103PM Regd. Ottlice A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune Extract of Unaudited Stater the quarter ended 3 Particulars	r, 2023 mat of 4 or SEB ormat w.hiklas II-Klas	Quarte Quarte i ( Lisi of the ss.co.ir ss Trace PLC13 Floor, arash of Fin Septe Qu Qu	Also L rty Fin Qua Qua ) and ) and ding UCI 11 Nea tra- 10 11 Nea tra- 10 11 Nea 10 11 Nea 10 11 Nea 10 10 10 10 10 10 10 10 10 10	imited nanciala boligati rody F and In Sd/- S I r Hote 41100 cial R r Hote 41100 cial R r Ende 52023 volted)	Review Result websit websit westm anjay Manad Dil Reggi 1 esult 23 lakhs dd 30-09-2 ((Inaud	<pre>/ Re s file.u d Ed E d E d E d E d E d d E d d f ent Kun ging N: 00 i i i i i i i i i i i i i i i i i i</pre>	port were d with the bisclosure isults are the Stock LImited nar Jain Director 0415316 TED 7 5 5 6 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7
Bos can Not a) 1 Sto Da Da Da C	te : The above is an extract of the detailed for ck Exchange under Regulation 33 of th quiments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website i.e (www. change (www.bseindia.com) For H ace: Mumbai ted : 9th November, 2023 HK HOSPITALITY & INF CIN U55103PN Regd. Office A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune Extract of Unaudited Stater the quarter ended 3 Particulars Total Income from Operations Net Profit for the period/year (Before tax) Net Profit for the period/year (After tax)	r, 2023 mat of / 9 SEB format w.hiklas 11-Klass 20071 8 5th , Mah nent 60th \$ 30-0% (Unau	Quarte Quarte i ( List of the ss.co.ir ss Trace PLC13 Floor, arash of Flin Septe Qu Qu 445	Also L rty Fin Qua Qua ) and ) and ding UCI 11 Nea tra- 10 11 Nea tra- 10 11 Nea 10 11 Nea 10 11 Nea 10 10 10 10 10 10 10 10 10 10	imited nancial boligati torky F l on the and In Sd/- S F UR I T Hote 41100 Cial R er 2023 (Rs. in r Ende 2023 Judted) 378	Review Result websit websit westm anjay Manad Dil Reggi 1 esult 23 lakhs dd 30-09-2 ((Inaud	<pre>r Re s filed d E d E e of eent Kun ging N: 00 inte s f0 exco exco 022 ted 30)</pre>	port were d with the bisclosure isults are the Stock LImited nar Jain Director 0415316 TED 7, TED 7, spt EPS) (fear Ended 31-03-2023 (Audited) 427
Bos can Not a) 1 Sto Da Da Da C	te : The above is an extract of the detailed for k Exchange under Regulation 33 of th guiments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website Le (www. change (www.bseindia.com) For H ace: Mumbai ted : 9th November, 2023 <b>HK HOSPITALITY &amp; INF</b> CIN U55103PN Regd. Office A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune <b>Extract of Unaudited Stater</b> the quarter ended 3 Particulars Total Income from Operations Net Profit for the period/year (Before tax) Net Profit for the period/year (After tax) Total Comprehensive Income for the	r, 2023 mat of / 9 SEB format w.hiklas 11-Klass 20071 8 5th , Mah nent 60th \$ 30-0% (Unau	Quarte Quarte ( Lisi of the ss.co.ir as Trac PLC13 Floor, arash of Fin Septe Qu Qu 445 (230)	Also L rty Fin Qua Qua ) and ) and ding UCI 11 Nea tra- 10 11 Nea tra- 10 11 Nea 10 11 Nea 10 11 Nea 10 10 10 10 10 10 10 10 10 10	Imited nancial bilgati treny F I on the and In Sd/- S I I I I I I I I I I I I I I I I I I I	Review Result websit websit anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Sol anjay Mana Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Sol anjay Sol anja Sol Sol anja Sol anja Sol Sol Sol Sol Sol Sol anja Sol Sol Sol Sol Sol Sol Sol Sol Sol Sol	<pre>r Re s filed d E d E e of eent Kun ging N: 00 inte s f0 exco exco 022 ted 30)</pre>	with the bisclosure isults are the Stock Limited nar Jain Director 0415316 TED 7 (apt EPS) (fear Ended 31-03-2023 (Audited) 427 (1,001)
Bos can Not a) 11 Stec ava Exc Da Da C	te : The above is an extract of the detailed for K Exchange under Regulation 33 of th guiments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website i.e (www. change (www.bseindia.com) For H ace: Mumbai ted : 9th November, 2023 HK HOSPITALITY & INF CIN U55103PN Regd. Office A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune Extract of Unaudited Stater the quarter ended 3 Particulars Net Profit for the period/year (Before tax) Net Profit for the period/year (After tax) Total Income from Operations Net Profit for the period/year (After tax) Total Comprehensive Income for the period/year	r, 2023 mat of / 9 SEB format w.hiklas 11-Klass 20071 8 5th , Mah nent 60th \$ 30-0% (Unau	Quarte Quarte ( Lisi of the ss.co.ir as Trac PLC13 Floor, arash of Fin Septe Qu Qu 445 (230)	Also L rty Fin Qua Qua ) and ) and ding UCI 11 Nea tra- 10 11 Nea tra- 10 11 Nea 10 11 Nea 10 11 Nea 10 10 10 10 10 10 10 10 10 10	Imited nancial bilgati treny F I on the and In Sd/- S I I I I I I I I I I I I I I I I I I I	Review Result websit websit anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Sol anjay Mana Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Sol anjay Sol anja Sol Sol anja Sol anja Sol Sol Sol Sol Sol Sol anja Sol Sol Sol Sol Sol Sol Sol Sol Sol Sol	<pre>r Re s filed d E d E e of eent Kun ging N: 00 inte s f0 exco exco 022 ted 30)</pre>	ort were d with the bisclosure isults are the Stock Limited nar Jain Director 0415316 TED 7 fear Ended 31-03-2023 (Audited) 427 (1,001)
Boscan Not a) 1 Sto ava Exc Da Da C	te : The above is an extract of the detailed for K Exchange under Regulation 33 of th quiments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website i.e (www. change (www.bseindia.com) For H ace: Mumbal ted : 9th November, 2023 HK HOSPITALITY & INF CIN U55103PN Regd. Office A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune Extract of Unaudited Stater the quarter ended 3 Particulars Total Income from Operations Net Profit for the period/year (Before tax) Net Profit for the period/year (After tax) Total Comprehensive Income for the period/year Paid up Equity Share Capital (Equity Shares of Rs 10 each)	r, 2023 mat of ( SEB format w.hiklas 11-Klas 2007 6 51h , Mah 2011 \$ 30-0% (Unau 30-0%	Quarte Quarte ( Lisi of the ss.co.ir as Trac PLC13 Floor, arash of Fin Septe Qu Qu 445 (230)	Also L rty Fin Qua Qua ) and ) and ding UCI 11 Nea tra- 10 11 Nea tra- 10 11 Nea 10 11 Nea 10 11 Nea 10 10 10 10 10 10 10 10 10 10	Imited nancial bilgati treny F I on the and In Sd/- S I I I I I I I I I I I I I I I I I I I	Review Result websit websit anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Sol anjay Mana Dil essit sol anjay Mana Sol anjay Mana Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Mana Sol anjay Sol anjay Sol anjay Sol anja Sol Sol anja Sol anja Sol Sol Sol Sol Sol Sol anja Sol Sol Sol Sol Sol Sol Sol Sol Sol Sol	7 Re a file. a	port were d with the bisclosure sults are sults are sult
Bos cand a) 1 Sto ava Exc Da C Sr. No. 1 2 3 4	te : The above is an extract of the detailed for k Exchange under Regulation 33 of th guirments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website i.e (www. hange (www.bseindia.com) For H ace: Mumbai ted : 9th November, 2023 HK HOSPITALITY & INF CIN U55103PN Regd. Office A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune Extract of Unaudited Stater the quarter ended 3 Particulars Total Income from Operations Net Profit for the period/year (After tax) Total Comprehensive Income for the period/year Paid up Equity Share Capital (Equity Share Capital (Equity Share Capital (Equity Share Capital (Equity Share Sor Rs 10 each) Reserves (excluding Revaluation	r, 2023 mat of ( SEB format whikias II-Klas II	ttee an 3 and a Cuarte i ( List of the ss.co.ir ss.trace plc13 Floor, arash of Fli septe Qu 445 (230) (230) - 1,277	Also L hy Fii (Qua Qua ) anc (Qua ) anc 1011 Nea tra- nant (Una (Una	Imited nancial Doligati rtery F on the and In Sd/- S UI r Hoto 41104 Cial R - 2023 wdlted) 378 (104) (104) - 1,277	Review Result ons an ons an inancie websit anjay Manaç Dil est t s t s t s t s t s t s t s t s t s	7 Re s file: d C ex of ee of eent Kun ging N: 00 1 (e) 5 fo exco 0022 ted} 43 00) 10) - 77	d with the bisclosure isults are the Stock Limited nar Jain Director 0415316 Ter Ept EPS) (fear Ended 31-03-2023 (Audited) 427 (1,001) (1,001)
Boa cann Not a) 1 Sto Rea ava Exc Pla Da Da C Sr. No. 1 2 3 4 4 5 6	te : The above is an extract of the detailed for K Exchange under Regulation 33 of th guiments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website Le (www. change (www.bseindia.com) For H ace: Mumbai ted : 9th November, 2023 HK HOSPITALITY & INF CIN U55103PN Regd. Office A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune Extract of Unaudited Stater the quarter ended 3 Particulars Total Income from Operations Net Profit for the period/year (After tax) Total Comprehensive Income for the period/year Paid up Equity Share Capital (Equity Shares of Rs 10 each) Reserves (excluding Revaluation Reserves)	RAS RAS 2007/ e 5th e 5th nent coth s 30-06 (Inau	ttee an 3 and a Quarte i ( List of the ss.co.ir ss Trac PIC13 Floor, arash of Fin Septe Qu 445 (230) (230) - 1,277 ;243)	Also L hy Fii (Qua Qua ) anc (Qua ) anc 1011 Nea tra- nant (Una (Una	Imited nancial Doligati treny F I on the Sd/- S I I I I I I I I I I I I I I I I I I I	Review Result ons an inancic websit websit websit result 23 lakhs 1 Regult 23 lakhs 30-09-2 (Unaud (11) (11) (12) (12) (12) (12) (12) (12)	7 Re a file d C c of e of	ort were d with the bisclosure isults are the Stock Limited nar Jain Director J415316 IIID (15316 IIID) (15316 (Audited) 427 (1,001) (1,001) - 1,277 (5,910)
Boa cann Not a) 1 Sto ava Exc Pla Da C Sr. No. 1 2 3 4 4 5 6 6	te : The above is an extract of the detailed for k Exchange under Regulation 33 of th guirments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website i.e (www. hange (www.bseindia.com) For H ace: Mumbai ted : 9th November, 2023 HK HOSPITALITY & INF CIN U55103PN Regd. Office A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune Extract of Unaudited Stater the quarter ended 3 Particulars Total Income from Operations Net Profit for the period/year (After tax) Total Comprehensive Income for the period/year Paid up Equity Share Capital (Equity Share Capital (Equity Share Capital (Equity Share Capital (Equity Share Sor Rs 10 each) Reserves (excluding Revaluation	r, 2023 mat of ( e SEB format w.hiklas 11-Klass 22007/ le 51h , Mah nent Soth \$ 30-06 (Inau	ttee an 3 and a Quarte 1 ( List of the ss.co.ir ss Trac PIC13 Floor arash of Fin epte Qu 445 (230) (230) - 1,277 3,243)	Also L hy Finiting ( Quantum )) and )) and )) and )) and i) and ii) and ii) and ii) and ii) and iii) and ii) and iii) and iii) and iii) and ii) and ii) and ii) and ii	Imited nancial Doligati treny F I on the Sd/- S I I I I I I I I I I I I I I I I I I I	Review Result ons an inancici websii websii CS L I Reg I 1 CS L I Reg I 1 CS L I Reg I 1 CS L I CS L CS L CS L CS L CS L CS L CS L CS L	<pre>/ Re, s file. d L l Re of eent Kun ging N: 00 if () s f0 excc v v v v v v v v v v v v v v v v v v</pre>	A with the bisclosure sults are the Stock Limited nar Jain Director J415316 Car Jain Director J415316 Car Jain Director J415316 Car Jain Car
Bos Cannol Alexandree Strategy	te : The above is an extract of the detailed for K Exchange under Regulation 33 of th guiments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website Le (www. change (www.bseindia.com) For H ace: Mumbai ted : 9th November, 2023 <b>HK HOSPITALITY &amp; INF</b> CIN U55103PN Regd. Office A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune <b>Extract of Unaudited Stater</b> the quarter ended 3 <b>Particulars</b> Total Income from Operations Net Profit for the period/year (Before tax) Net Profit for the period/year (After tax) Total Comprehensive Income for the period/year Paid up Equity Share Capital (Equity Shares of Rs 10 each) Reserves (excluding Revaluation Reserves) Securities Premium Account	r, 2023 mat of ( SEB format w.hiklas 11-Klass 2007/ 19 5th , Mah 30-95 (Unau 30-95 (Unau 4 Unau 4 Un	ttee an 3 and a Quarte i ( List of the ss.co.ir ss Trac PIC13 Floor, arash of Fin Septe Qu 445 (230) (230) - 1,277 ;243)	Also L hy Finiting ( Quantum )) and )) and )) and )) and i) and ii) and ii) and ii) and ii) and iii) and ii) and iii) and iii) and iii) and ii) and ii) and ii) and ii	Imited nancial Doligati treny F I on the Sd/- S I I I I I I I I I I I I I I I I I I I	Review Result ons an inancic websit websit websit result 23 lakhs 1 Regult 23 lakhs 30-09-2 (Unaud (11) (11) (12) (12) (12) (12) (12) (12)	r         Rej           as file         file           d         L           d         L           i         Rej           i	ort were d with the bisclosure isults are the Stock Limited nar Jain Director J415316 IIID (15316 IIID) (15316 (Audited) 427 (1,001) (1,001) - 1,277 (5,910)
Boscano a) 1 Stee ava Exc Pla Da Da Da C Sr. No. 1 2 3 4 5 6 6 7 7 8 8 9 10	te : The above is an extract of the detailed for, K Exchange under Regulation 33 of th quiments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website i.e (www. change (www.bseindia.com) For H ace: Mumbal ted : 9th November, 2023 HK HOSPITALITY & INF CIN U55103PM Regd. Dtflce A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune Extract of Unaudited Stater the quarter ended 3 Particulars Total Income from Operations Net Profit for the period/year (Before tax) Net Profit for the period/year (After tax) Total Comprehensive Income for the period/year Paid up Equity Share Capital (Equity Shares of Rs 10 each) Reserves (excluding Revaluation Reserves) Securities Premium Account Net Worth Paid up Debt Capital/Outstanding Debt Outstanding Redeemable Preference Shares	r, 2023 mat of ( SEB format w.hiklas 11-Klas 22007 6 5th 7 Mah 300th 5 30-06 (Unau 30-06 (Unau 4 30-06 (G (6 (6) (2) (2) (2) (2) (2) (2) (2) (2) (2) (2	ttee an 3 and e Cuarte i ( List of the is.s. Trac PLC13 Floor, arash of Fin Septe 2023 (230) 445 (230) (230) - 1,277 2,369 2,369 2,369 2,369 1,277	ICI (Unation of the second sec	Imited nancial Doligati reny F i on the and In Sd/- S UI I I I I I I I I I I I I I I I I I I	Result minancic websit anjay Manaq Dil esult 23 lakhs d 30-09-2 (Unaud (11 (11 (11) (12) (1,2) (5,2) (1,6) 5,8) N	r         Re           a file         file           d         L           d         Re	ort were d with the bisclosure isults are the Stock Limited Limited Limited Limited Jack Stock Limited Jack Stock Limited Jack Stock Jack Jack Stock Jack Jack Jack Jack Stock Jack Jack Stock Jack Stock Jack Jack Jack Jack Jack Jack Jack Ja
Board available availabe available available available available available available a	te : The above is an extract of the detailed for k Exchange under Regulation 33 of th guiments) Regulations, 2015. The full liable on the Company's Website i.e (www. change (www.bseindia.com) For H ace: Mumbai ted : 9th November, 2023 HK HOSPITALITY & INF CIN U55103PM Regd. Ottilce A5, The 5th Avenu D.P. Road, Pune, Pune Extract of Unaudited Stater the quarter ended 3 Particulars Total Income from Operations Net Profit for the period/year (Before tax) Net Profit for the period/year (After tax) Total Comprehensive Income for the period/year Paid up Equity Share Capital (Equity Shares of Rs 10 each) Reserves (excluding Revaluation Reserves) Securities Premium Account Net Worth Paid up Debt Capital/Outstanding Debt Outstanding Redeemable Preference	r, 2023 mat of ( SEB format w.hiklas 11-Klas 22007 6 5th 7 Mah 300th 5 30-06 (Unau 30-06 (Unau 4 30-06 (G (6 (6) (2) (2) (2) (2) (2) (2) (2) (2) (2) (2	ttee an 3 and e Quarte 4 ( Lis' of the ss.co.in PLC13 Floor, arash of Fin Septe Qu 445 (230) (230) - 1,277 2,243) 2,243) 7,980	ICI (Unation of the second sec	Imited nancial Doligati rterty F i on the and Inn Sd/- S UR 1 r Hoto 41100 Cial R er 202 (Rs. in r Ende 2023 udted) 378 (104) (104) - 2,369 2,367) 7,985	Result minancia inancia websit websit anjay Manaq Dil esult 23 lakhs d 30-09-2 (Unaud (19 (19) (19) (19) (19) (19) (19) (19)	r         Re           a file         file           d         L           d         Re	ort were d with the bisclosure results are the Stock LImited nar Jain Director 0415316 Ter 5 (4 (15316 (1,001) (1,001) (1,001) (1,001) (1,001) (1,277 (5,910) 2,369 (2,263) 7,880

		_			_				
	Nation in hereby		BLIC			MIDINI			
	Notice is hereby KISHORILAL YAD								
	Owners of Flat								
	admeasuring 615								
	known as "CHE								
	SOCIETY LTD." in								
	bearing Survey No Umele, Naigaon (N								
	represented that								
	registered under								
	RÖSEMARY DEV								
	Flat to MRS. MO								
	Whereas MRS. M								
	leaving behind he heirs and represen					AR as n	eriegai		
	All Persons includi					n the said	d Flat or		
	any part thereof								
	mortgage, charge								
	otherwise howsoe								
	the undersigned at Dahlsar Check Na								
	from the date here								
	claim over the said		,						
							Sd/-		
	Place : Mumbai					an E. Ko			
	Date : 10.11.2023			K. K.	Associa	tes, Adv	ocates.		
_	EMERAL		IDEC		<u> </u>				
			1948PLC006		U				
	Address: Plot No.386/15, Club Emerald Swastik i				nbur. Mumbai.	Maharashtra	400071		
	Email id: info@cl						, 		
	(Extract of Un-audited Financia	i Result fo	r the Quar	er ended :	30th Septe	mber 2023	I)		
							s. In Laidhs		
Sr.	Particulars		uarter ende		Half Yea		Year ended		
	Particulara	30-09-2023 (LINALIDITED)	30-06-2023 (UNAUDITED)	30-09-2022 (UNAUDITED)	30-09-2023 (UNAUDITED))	30-09-2022 (UNAUDITED)	31-03-2023 (AUDITED)		
	Total income from operations	321.113	404.757	239.741	725.87	655.371	1488.590		
2	Total Expenses	598.245	636.496	509.227	1234.741	1004.720	2485.582		
ł	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	-277.132	-231.739	-215.486	-508.871	-349.349	-996.992		
	Net Profit/ (Loss) before tax after	-211.102	-201.700	-210.400	-500.071	-043.045	-000.002		
	exceptional items	-277.132	-231.739	-215.486	-508.871	-349.349	-996.992		
i	Net Profit/ (Loss) after Tax	-277.132	-231.739	-215.486	-508.871	-349.349			
3	Total Comprehensive Income Equity Share Capital (F.V @5/-)	-277.132 25031000	-231.739 25031000	-215.486 25031000	-508.871 25031000	-349.349			
	Earning Per Share Basic	-5.536							
Diluted -5.536 -4.629 -4.304 -10.165 -6.978 -20.234 Note: The above is an extract of the detailed format of Quarter ended September 30th , 2023 Un-audited Financial Results									
	e: The above is an extract of the detailed for		-4.629 erended Se	-4.304 otember 30th	-10.165 1, 2023 Un-a	-6.978 udited Finar	-20.234 ncial Results		
filed	The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation	mat of Quari	-4.629 er ended Se EBI(Listing	-4.304 otember 30th and Other [	-10.165 , 2023 Un-a Disclosure re	-6.978 audited Finar uirements) F	-20.234 ncial Results Regulations,		
filed 201	e: The above is an extract of the detailed for	mat of Quari	-4.629 er ended Se EBI(Listing	-4.304 otember 30th and Other [	-10.165 a , 2023 Un-a Disclosure re wed by the b	-6.978 audited Finan uirements) F loard of direct	-20.234 ncial Results Regulations, ctors at their		
iiled 201	The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been reviewed.	mat of Quari	-4.629 er ended Se EBI(Listing	-4.304 otember 30th and Other [	-10.165 a , 2023 Un-a Disclosure re wed by the b	-6.978 audited Finar uirements) F	-20.234 ncial Results Regulations, ctors at their res Limited		
iled 2010 nee	e: The above is an extract of the detailed or with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been revie ting held on 09th November, 2023.	mat of Quari	-4.629 er ended Se EBI(Listing	-4.304 otember 30th and Other [	-10.165 a , 2023 Un-a Disclosure re wed by the b	-6.978 udited Finar uirements) F oard of direc araid Leisur Ra	-20.234 ncial Results Regulations, ctors at their res Limited SD/- ajesh Loya		
iled 2010 nec Pla	e: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been revie- ting held on 09th November, 2023. ce: Mumbel	mat of Quari	-4.629 er ended Se EBI(Listing	-4.304 otember 30th and Other [	-10.165 a , 2023 Un-a Disclosure re wed by the b	-6.978 uudited Finar uirements) F oard of direc arald Leisur Ra Whole Tin	-20.234 ncial Results Regulations, ctors at their res Limited SD/- ajesh Loya ne Director		
iled 2010 nec Pla	e: The above is an extract of the detailed or with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been revie ting held on 09th November, 2023.	mat of Quari	-4.629 er ended Se EBI(Listing	-4.304 otember 30th and Other [	-10.165 a , 2023 Un-a Disclosure re wed by the b	-6.978 uudited Finar uirements) F oard of direc arald Leisur Ra Whole Tin	-20.234 ncial Results Regulations, ctors at their res Limited SD/- ajesh Loya		
iled 2010 nec	e: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been revier ting held on 09th November, 2023. ce: Mumbal a: 09th November 2023	mat of Quari 1 33 of the S wed by the a	-4.629 er ended Sej EBI( Listing uudit committe	-4.304 otember 30th and Other ( and appro	-10.165 a , 2023 Un-a Disclosure re wed by the b For Eme	-6.978 uudited Finar uirements) F oard of direc arald Leisur Ra Whole Tin	-20.234 ncial Results Regulations, ctors at their res Limited SD/- ajesh Loya ne Director		
iled 2010 nec Pla	e: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been revie- ting held on 09th November, 2023. ce: Mumbel	mat of Quan 33 of the S wed by the a	-4.629 er ended Sej EBI( Listing udit committe	-4.304 otember 30th and Other ( se and appro	-10.165 a , 2023 Un-a Disclosure re wed by the b For Ema	-6.978 uudited Finar uirements) F oard of direc arald Leisur Ra Whole Tin	-20.234 ncial Results Regulations, ctors at their res Limited SD/- ajesh Loya ne Director		
iled 2010 nec Pla	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revie- ting held on 09th November, 2023. ce: Mumbel s: 09th November 2023 ARIS INTE Regd offlice Address : Saki Naka	mat of Quar 33 of the S wed by the a <b>RNAT</b> : 129,B Ansa a, Andheri (B	-4.629 er ended Seg EBI( Listing uudit committe <b>TIONA</b> a Industrial E East), Mumba	-4.304 otember 30th and Other I are and appro	-10.165 a , 2023 Un-a Disclosure re wed by the b For Ema	-6.978 uudited Finar uirements) F oard of direc arald Leisur Ra Whole Tin	-20.234 ncial Results Regulations, ctors at their res Limited SD/- ajesh Loya ne Director		
iled 2010 nec Pla	e: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been revier ting held on 09th November, 2023. ce: Mumbal a: 09th November 2023 ARIS INTE Regd office Address : Saki Naki CIN:	mat of Quari 33 of the 5 wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansa a, Andheri (I <b>129130M</b>	-4.629 er ended Sej EBI( Listing uudit committe Uudit committe a Industrial E East), Mumba 1995PLC24	-4.304 viember 30ti and Other I se and appro- state, Saki ai 400072. 9867	-10.165 a, 2023 Un- Disclosure re wed by the b For Eme ITED Vihar Road,	-8.978 audited Finar uirements) F coard of direc eraid Leisur R: Whole Tin DIN:	-20.234 ncial Results Regulations, ctors at their res Limited SD/- ajesh Loya ne Director		
iled 2010 nec Pla	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revie- ting held on 09th November, 2023. ce: Mumbel s: 09th November 2023 ARIS INTE Regd offlice Address : Saki Naka	mat of Quari 33 of the 5 wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansa a, Andheri (I <b>129130M</b>	-4.629 er ended Sej EBI( Listing uudit committe Uudit committe a Industrial E East), Mumba 1995PLC24	-4.304 otember 30ti and Other I se and appro- be and appro- be and appro- se	-10.165 a, 2023 Un- Disclosure re wed by the b For Eme ITED Vihar Road,	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc arald Lelsur Rit Whole Tin DIN:	-20.234 ncial Results Regulations, ctors at their res Limited SD/- ajesh Loya ne Director		
iled 2010 nec Pla	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5:The above financial results have been revier ting held on 09th November, 2023. ce: Mumbal a: 09th November 2023	mat of Quari 33 of the 5 wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansa a, Andheri (I <b>129130M</b>	-4.629 er ended Sej EBI ( Listing uudit committe uudit committe a Industrial E East), Mumbe 1995PLC24 E QUARTEE Quarter	-4.304 vtember 30tf and Other I and appro- te and appro- te a	-10.165 a, 2023 Un-e Disclosure re wed by the b For Eme Vihar Road, Dth SEPTEA andialone (in Guarter	-6.978 wudited Finar uirements) F oard of direc sraid Leisur Rr Whole Tin DIN: MBER 2023 [acc) [Six monthe	-20.234 xical Results Regulations, xtors at their res Limited SD- aljesh Loye ne Director : 00252470		
iled 1011 nec Pla	e: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been revier ting held on 09th November, 2023. ce: Mumbal a: 09th November 2023 ARIS INTE Regd office Address : Saki Naki CIN:	mat of Quari 33 of the 5 wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansa a, Andheri (I <b>129130M</b>	-4.629 er ended Sej EBI (Listing uudit committe TONAA I Industrial E East), Mumbe East), Mumbe East), Mumbe Equarter Quarter Ended	-4.304 tember 30tf and Other I se and appro- <b>L LIIM</b> state, Saki al 400072. 9667 <b>R ENDED 3</b> State <b>Guarter</b> <b>Ended</b>	-10.165 a, 2023 Un-a Disclosure re wed by the b For Eme Vihar Road, Oth SEPTEM andelone (In Quarter Ended	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc arald Lelsur R4 Whole Tin DIN: 0101 0101 Six monthe ended	-20.234 cial Results Regulations, stors at their res Limited SD/- sigesh Loya ne Director : 00252470		
Pla Det	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5:The above financial results have been revier ting held on 09th November, 2023. ce: Mumbal a: 09th November 2023	mat of Quari 33 of the 5 wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansa a, Andheri (I <b>129130M</b>	-4.629 er ended Sej EBI (Listing uudit committe TONAA I Industrial E East), Mumbe East), Mumbe East), Mumbe Equarter Quarter Ended	-4.304 btember 30tf and Other 1 se and appro- te and appro- t	-10.165 a , 2023 Un-a Disclosure re wed by the b For Eme For Eme Uthar Road, Uthar Road, Oth SEPTEA andaione (in Guarter Endaio 300.09.202	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc arald Lelsur R4 Whole Tin DIN: 0101 0101 Six monthe ended	-20.234 xical Results Regulations, xtors at their res Limited SD- aljesh Loye ne Director : 00252470		
Pla Dat	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5: The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. ce: Mumbal a: 09th November 2023 ARIS INTE Regd office Address : Saki Naku CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars Lincome from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities before to	mat of Quart 33 of the S wed by the a by the a swed by the swed by the a swed by the swed by the swed by the swed by the swed by the swed by the swed by the swed by the swed by the swed by the swed by the s	-4.629 er ended Sej EBI (Listing uudit committe TONNA) li Industrial E East), Mumbe East), Mumbe East), Mumbe Guarter Ended 30.09.202 5.0.0 (2.57	-4.304 tember 30ti and Other [ se and appro- temper and appro- tempe and appro- tempe and appro- tempe and appro- tempe	-10.165 a , 2023 Un-e Disclosure re wed by the b For Eme For Eme Vihar Road, Oth SEPTEA andalone (h Guarter Ended 330.09.2022 8.73 (8.59)	-6.978 wdited Finar uirements) F ocard of direc erald Lelsur Rit Whole Tin DIN: (BER 2023 (ace) Six monthe ended 30.09.2022 (5.31) (15.01)	-20.234 cial Results Regulations, stors at their res Limited SD/- sigesh Loya ne Director : 00252470 Year ended [31.03.2023 95.55 (35.39)		
	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revier ting held on 09th November, 2023. ce: Mumbal a: 09th November 2023	mat of Quar 33 of the S wed by the a wed by the a swed by	-4.629 er ended Sej EBR (Listing uudit committe TONAA a Industrial E asst), Mumbe 1995PLC24 E QUARTEL Quarter Ended 30.09.202 5.0 (2.57 (2.57)	-4.304 tember 30ti and Other [ se and appro- temper and appro- tempe and appro- tempe and appro- tempe and appro- tempe	-10.165 a , 2023 Un-a Disclosure re wed by the b For Eme For Eme Vihar Road, Oth SEPTEN andalone (In Cuarter Endalone (In Cuarter 8.73 (8.59) (8.59)	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc srald Lelsur R4 Whole Tin DIN: Bis: month s: month 30.09.2022 25.31 (15.01) (15.01)	-20.234 cial Results Regulations, stors at their res Limited SD/- algesh Loya ne Director : 00252470 Year ended (31.03.2023 35.55 (35.38)		
led 011 nee Pla Dat let let	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. ce: Mumbal s: 09th November 2023 ARIS INTEE Regd office Address : Saki Naka CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities before ta Profit / Loss) from ordinary activities before ta Profit / Loss) from ordinary activities the freat frame Profit / (Loss) for the period before tax (after Extra Part Louis for the period before tax (after Extra Construction of the period before tax (after Extra Constructions (after Extra Constructions) for the period before tax (after Extra Constructions) for the period before t	mat of Quart 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansi a, Andheri (t L29130MH TS FOR TH ax ax	-4.629 er ended Seg EBR Listing uudit committe Industrial E East), Mumbe 1995PLC24 E QUARTEL Querter Ended 30.09.202 5.0 (2.57 s) (2.57	-4.304 btember 30ti and Other I and Other I and approver the and approver the	-10.165 a , 2023 Un-a Disclosure re wed by the b For Eme For Eme Uthar Road, Uth SEPTEM andalone (In Quarter Ended 380.09.2022 8.73 (8.59) (8.59)	-6.978 wudited Finar uirements) F oard of direc eraid Leisur Ri Whole Tin DIN: BER 2023 face) Six months ended 25.31 (15.00) (15.00) (15.00)	-20.234 cial Results Regulations, stors at their res Limited SD/- algesh Loye ne Director : 00252470 Year ende s1.03.2023 95.55 (35.39) (35.38) (35.38)		
Pla Dat Vet Vet	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5: The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. ce: Mumbal a: 09th November 2023	mat of Quart 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansa , Andheri ( <b>L29130MH</b> <b>TS FOR TH</b> ax accinany item accinany item	-4.629 er ended Sep EBI( Listing uudit committe landustrial E East), Mumbe 1995PLC24 E QUARTEL Quarter Ended 30.09.202 5.00 (2.57 E) (2.57 E) (2.57	-4.304 brember 30tf and Other I and Other I and approver the and approver the	-10.165 a, 2023 Un-e. Disclosure re wed by the b For Eme Vihar Road, Vihar Road, Oth SEPTEN andalone (in Si30.09.2022 8.73 (8.59) (8.59) (8.59) (8.59)	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc srald Lelsur R4 Whole Tin DIN: Bis: month s: month 30.09.2022 25.31 (15.01) (15.01)	-20.234 cial Results Regulations, stors at their res Limited SD/- algesh Loya ne Director : 00252470 Year ended (31.03.2023 35.55 (35.38)		
Pla Dat Vet Vet	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. Ce: Mumbal s: 09th November 2023 Ce: Saki Naka Citic UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities before to Profit / (Loss) from ordinary activities before to up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per verse (excluding Revaluation Reserve as sho	mat of Quart 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansa , Andheri ( <b>L29130MH</b> <b>TS FOR TH</b> ax accinany item accinany item	-4.629 er ended Seg iEBI Listing uudit committe iBMC Listing uudit committe iBMC Listing a Industrial E aast), Mumbe 1995PLC24 E QUARTEI Guerter Ended 30.09.202 5.0 (2.57 (2.57)	-4.304 btember 30ti and Other I and Other I and approver the and approver the	-10.165 a, 2023 Un-a Disclosure re wed by the b For Eme For Eme Uthar Road, Uth SEPTEA andalone (In Cuarter Ended 330.09.2022 8.73 (8.59) (8.59) (8.59) (8.59) 48.20	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc sraid Lelsur Ri Whole Tin DIN: (BER 2023 (ace) Six monthe ended 30.09.2022 (25.31 (15.01) (15.00) (15.00) (15.00) (15.00)	-20.234 cial Results Regulations, stors at their se Limited SD/- algesh Loya ne Director : 00252470 Year ended (31.03.2023 35.55 (35.38) (35		
Pla Def Ota Vet Vet Vet Vet Vet	Er The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. Ce: Mumbal 3: 09th November 2023 ARIS INTEE Regd office Address : Saldi Naka CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars L income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities before ta Profit / (Loss) from ordinary activities before ta Profit / (Loss) from ordinary activities before ta Profit / (Loss) for the period after tax (after Extra up Equity Share Captal (Face Value Rs. 10', pe erves (axcluding Revaluation Reserve as sho nce Sheet of previous year)	mat of Quart 33 of the S wed by the a wed by the a range of the second s	-4.629 er ended Sep EBI( Listing uudit committe landustrial E East), Mumbe 1995PLC24 E QUARTEL Quarter Ended 30.09.202 5.0 (2.57 s) (2.57 s) (2.57) (2.	-4.304 btember 30ti and Other I and Other I and approver the and approver the	-10.165 a, 2023 Un-a Disclosure re wed by the b For Eme For Eme Uthar Road, Uth SEPTEA andalone (In Cuarter Ended 330.09.2022 8.73 (8.59) (8.59) (8.59) (8.59) 48.20	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc sraid Leisur Ri Whole Tin DIN: BER 2023 [acc) Six months ended 30.09.2022 25.31 (15.01) (15.00) (15.00) (15.00)	-20.234 cial Results Regulations, stors at their spl- algesh Loye ne Director : 00252470		
Define Plan Define	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. Ce: Mumbel 9: 09th November 2023 Ce: Mumbel 9: 09th November 2023 Ce: Mumbel 9: 09th November 2023 Ce: Mumbel 9: 09th November 2023 Ce: Mumbel 9: 09th Comparison Regd office Address : Saki Naka CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars Lincome from operations (net) Profit / (Loss) for mordinary activities after tax Profit / (Loss) for mordinary activities after tax Profit / (Loss) for the period before tax (after Extra Profit / (Loss) for the period before tax (after Extra period Soft free Capital (Face Value Rs. 104-perves (excluding Revaluation Reserve as sho nee Sheet of previous year) ings Per Share (before extraordinary items) (o C:	mat of Quart 33 of the S wed by the a wed by the a range of the second s	-4.629 er ended Sey EBI( Listing udit committe tommitte t	-4.304 btember 30ti and Other I and Other I and approver the and approver the	-10.165 a, 2023 Un-a bisclosure re wed by the b For Emu For Emu Uthar Road, Oth SEPTEM Oth SEPTEM andelone (In Quarter Bandelone (In Carter Ban	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc sraid Lelsur Ri Whole Tin DIN: (BER 2023 (ace) Six monthe ended 30.09.2022 (25.31 (15.01) (15.00) (15.00) (15.00) (15.00)	-20.234 cial Results Regulations, stors at their se Limited SD/- algesh Loya ne Director : 00252470 Year ended (31.03.2023 35.55 (35.38) (35		
led 01 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. Ce: Mumbal s: 09th November 2023 Ce: South November 2023 Ce: Mumbal s: 09th November 2023 Ce: Mumbal s: 09th November 2023 Ce: Mumbal s: 09th November 2023 Ce: Mumbal s: 09th November 2023	mat of Quar 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansi- 129,B Ansi- a, Andheri (t <b>L29130MH</b> <b>TS FOR TH</b> ax acrdinary item ax acrdinary item ax acrdinary item f Rs. 10/- ea	-4.629 er ended Seg EBI( Listing udit committe  TONA Industrial E ast), Mumbe 1995PLC24 E QUARTEI Querter Ended 30.09.202 5.0 (2.57 b) (2.	-4.304 tember 30ti and Other [ se and appro- tember 30ti and Other [ se and appro- se and appro- app	-10.165 a, 2023 Un-a Disclosure re vived by the b For Eme For Eme Uthar Road, Oth SEPTEM andalone (In Cuarter Ended 330.09.2022 8.73 (8.59) (8	-6.978 wdited Finar uirements) F coard of direc erald Lelsur R4 Whole Tin DIN:	-20.234 cial Results Regulations, stors at their res Limited SD/- sigesh Loya ne Director : 00252470 Year ended (31.03.2023 95.55 (35.38) (3		
Planee Pl	Er The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. Ce: Mumbel a: 09th November 2023 ARIS INTEE Regd office Address : Saki Naka CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities effore to Profit / (Loss) from ordinary activities effore to Profit / (Loss) from ordinary activities effore to Profit / (Loss) for the period before tax (after Extra UNAUDITED FINANCIAL RESUL Profit / (Loss) for the period after tax (after Extra UP Equity Share Capital (Face Value Rs. 10'- pe erves (axcluding Revaluation Reserve as sho nice Sheet of previous year) ings Per Share (before extraordinary items) (of c: ted: ings Per Share (after extraordinary items) (of	mat of Quar 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansi- 129,B Ansi- a, Andheri (t <b>L29130MH</b> <b>TS FOR TH</b> ax acrdinary item ax acrdinary item ax acrdinary item f Rs. 10/- ea	-4.629 er ended Seg EBI( Listing udit committe  TONA Industrial E ast), Mumbe 1995PLC24 E QUARTEI Querter Ended 30.09.202 5.0 (2.57 b) (2.	-4.304	-10.165 a, 2023 Un-e bisclosure re wed by the b For Eme For Eme Uthar Road, Uth SEPTEM Oth SEPTEM andalone (In Quarter Ended 30.0.9.2022 8.73 (8.59)	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc erald Lelsur Ri Whole Tin DIN:	-20.234 cial Results Regulations, stors at their ss Limited SD/- algesh Loya ne Director : 00252470		
Pla Pla Dat Pla Dat Dat Dat Dat Dat	Er The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. Ce: Mumbel a: 09th November 2023 ARIS INTEE Regd office Address : Saki Naka CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities effore to Profit / (Loss) from ordinary activities effore to Profit / (Loss) from ordinary activities effore to Profit / (Loss) for the period before tax (after Extra UNAUDITED FINANCIAL RESUL Profit / (Loss) for the period after tax (after Extra UP Equity Share Capital (Face Value Rs. 10'- pe erves (axcluding Revaluation Reserve as sho nice Sheet of previous year) ings Per Share (before extraordinary items) (of c: ted: ings Per Share (after extraordinary items) (of	mat of Quar 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansi- 129,B Ansi- a, Andheri (t <b>L29130MH</b> <b>TS FOR TH</b> ax acrdinary item ax acrdinary item ax acrdinary item f Rs. 10/- ea	-4.629 er ended Seg EBI( Listing udit committe  TONA Industrial E ast), Mumbe 1995PLC24 E QUARTEI Querter Ended 30.09.202 5.0 (2.57 b) (2.	-4.304 tember 30ti and Other [ se and approverses and appro	-10.165 a, 2023 Un-e bisclosure re wed by the b For Eme For Eme Uthar Road, Uth SEPTEM Oth SEPTEM andalone (In Quarter Ended 30.0.9.2022 8.73 (8.59)	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc erald Lelsur Ri Whole Tin DIN:	-20.234 cial Results Regulations, stors at their solutions, stors at their solutions, stors at their solutions, solut		
Pla Pla Dar Pla Dar Pla Dar Pla Dar Pla Dar Pla Sar Sar Sar Sar Sar Sar Sar Sar Sar Sa	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. Ce: Mumbel 3: 09th November 2023 ARIS INTEE Regd office Address : Saldi Naka CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities before to Profit / (Loss) from ordinary activities before to Profit / (Loss) from ordinary activities after tax Profit / (Loss) form benefore tax (after Extra UNE Short the period after tax (after Extra Un Equity Share Capital (Face Value Rs. 10', pe erves (axcluding Revaluation Reserve as sho nice Sheet of previous year) ings Per Share (before extraordinary items) (of C: ted: ings Per Share (after extraordinary items) (of C: ted: be:	mat of Quart 33 of the S wed by the a swed by the a respective states of the second second second se	-4.629 er ended Sep EBI( Listing Udit committe East), Mumbe East), Mumbe East), Mumbe Cuerter Ended 30.09.202 5.0. (2.57 (2.57 s)	-4.304 tember 30ti and Other [ se and appro- tember 30ti and Other [ se and appro- tember 30ti state, Saki ii 400072. 9667 RENDED 30 State RENDED 30 State State, Saki ii 400072. 9667 RENDED 30 State State, Saki ii 400072. 9667 (8.33) 0 (8.33) 0 (8.33)	-10.165 a, 2023 Un-e bisclosure re wed by the b For Eme For Eme Uthar Road, Uth SEPTEN andalone (In Quarter Ended 30.0.9.2022 (8.59) (8	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc erald Lelsur Ri Whole Tin DIN:	-20.234 cial Results Regulations, stors at their se Limited SD/- sleah Loya he Director 00252470 Store sourc		
Pla Pla Dat Pla Dat Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Pla Vota Vota Vota Vota Vota Vota Vota Vot	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. Ce: Mumbal s: 09th November 2023 Ce: Sali Nature Regd office Address : Saki Nature CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars Lincome from operations (net) Profit / (Loss) form ordinary activities after tax Profit / (Loss) for the period before tax (after Extra Profit / (Loss) for modinary activities after tax Profit / (Loss) for the period before tax (after Extra Profit / (Loss) for the period before tax (after Extra Profit / (Loss) for the period before tax (after Extra Profit / (Loss) for the period before tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period before tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra profit / (Loss) for the period after tax (after Extra profit / (Loss) for the period after tax (after Extra ings Per Share (before extraordinary items) (of c: ted: ings Per Share (after extraordinary items) (of c: Provious year/period figures have been regro	mat of Quar 33 of the S wed by the a wed by the a <b>IRNAT</b> 129,B Anss a, Andheri (I <b>L29130MH</b> <b>ISFORTH</b> ax ax axordinary item wordinary item Faulty Shan win in the f Rs. 10/- eaa Rs. 10/- eaa		-4.304	-10.165 a, 2023 Un-a Disclosure re vived by the b For Eme For Eme Vihar Road, Oth SEPTEM andalone (In Cuarter Ended 330.09.2022 8.73 (8.59) (8	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc srald Lelsur R Whole Tin DIN:	-20.234 cial Results Regulations, stors at their res Limited SD/- algesh Loya birpector code231.03.2023 3.5.55 (35.38)		
Plae Plae Plae Plae Plae Plae Plae Plae	En The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation S.The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. Ce: Mumbel a: 09th November 2023 ARIS INTEE Regd office Address : Saki Naka CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities after tax UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities defore ta Profit / (Loss) from ordinary activities after tax up Equity Shere Capital (Face Value Rs. 10/- pe Profit / (Loss) for the period before tax (after Extra up Equity Shere Capital (Face Value Rs. 10/- pe erves (excluding Revaluation Reserve as sho noce Sheet of previous year) ings Per Share (before extraordinary items) (of c: ted: ings Per Share (after extraordinary items) (of c: Be: Previous year/period figures have been regro The above results have been reviewed by the specetive meeting held on November 09, 21	mat of Quart 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansi- 129,B Ansi- a, Andheri (t <b>L29130MH</b> <b>TS FOR TH</b> ax acrdinary item ax acrdinary item acrdinary item acrdi	-4.629 er ended Seg EBI( Listing udit committe er ended seg EBI( Listing udit committe er ended er end	-4.304		-6.978 wdited Finar uirements) F oard of direc sraid Leisur Ri Whole Tin DIN: (Whole Tin DIN: (BER 2023 (acs) Six monthe ended (30.09.2022 (15.00) (15	-20.234 cial Results Regulations, stors at their se Limited SD/- algesh Loya ne Director 00252470 vear ended 31.03.2023 95.55 (35.38) (35.38) (35.38) (35.38) (35.38) (150.00 (104.31)		
Pla Pla Pla Pla Pla Pla Pla Pla Pla Pla	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. Ce: Mumbal s: 09th November 2023 Ce: Source State State Regd office Address : Saki Naka CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities before to Profit / (Loss) from ordinary activities before to Profit / (Loss) from ordinary activities before to up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per verse (excluding Revaluation Reserve as sho nee Sheet of previous year) ings Per Share (after extraordinary items) (of c: led: Informed to the period before to the set of the set of the prove (excluding Revaluation Reserve as the nee Sheet of previous year) ings Per Share (after extraordinary items) (of c: led: Informed to the period figures have been regrom the above results have been reviewed by the sepective meeting held on November 09, 21 Destate State St	mat of Quar 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansta a, Andheri (I L29130MH <b>TS FOR TH</b> ax aordinary item ordinary item ax are faulty Shan win in the f Rs. 10/- eaa Rs. 10/- eaa Audit Commi 22. The res		-4.304	-10.165 a, 2023 Un-a Disclosure re wed by the b For Eme For Eme For Eme Uthar Road, Uth SEPTEM Oth SEPTEM 30.09.2022 8.73 (8.59)	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc sraid Lelsur R Whole Tin DIN:	-20.234 cial Results Regulations, stors at their spL/- algesh Loya birector 00252470  year ended 31.03.2023 35.55 (36.38) (35.38) (35.38) (35.38) (35.38) (35.38) (35.38) (104.31)		
Pla Pla Dat Pla Dat Fota Sata Sata Sata Sata Sata Sata Sata S	En The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation S.The above financial results have been revie ting held on 09th November, 2023. Ce: Mumbel a: 09th November 2023 ARIS INTEE Regd office Address : Saki Naka CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities after tax UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities defore ta Profit / (Loss) from ordinary activities after tax up Equity Shere Capital (Face Value Rs. 10/- pe Profit / (Loss) for the period before tax (after Extra up Equity Shere Capital (Face Value Rs. 10/- pe erves (excluding Revaluation Reserve as sho noce Sheet of previous year) ings Per Share (before extraordinary items) (of c: ted: ings Per Share (after extraordinary items) (of c: Be: Previous year/period figures have been regro The above results have been reviewed by the specetive meeting held on November 09, 21	mat of Quar 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansta a, Andheri (I L29130MH <b>TS FOR TH</b> ax aordinary item ordinary item ax are faulty Shan win in the f Rs. 10/- eaa Rs. 10/- eaa Audit Commi 22. The res		-4.304	-10.165 a, 2023 Un-a Disclosure re wed by the b For Eme For Eme For Eme Uthar Road, Uth SEPTEM Oth SEPTEM 30.09.2022 8.73 (8.59)	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc sraid Lelsur R Whole Tin DIN:	-20.234 cial Results Regulations, stors at their spL/- algesh Loya birector 00252470  year ended 31.03.2023 35.55 (36.38) (35.38) (35.38) (35.38) (35.38) (35.38) (35.38) (104.31)		
Total Place	EThe above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been revie ting held on 09th November, 2023.     Construction of the segn Construction of the segn Construction of the period before tax (after Extra Profit / (Loss) form ordinary activities before ta Profit / (Loss) form ordinary activities before ta Profit / (Loss) form ordinary activities before ta Profit / (Loss) form ordinary activities before tax Profit / (Loss) form ordinary activities before tax Calter Extra Up Equity Share Capital (Face Value Rs. 10'- per erves (excluding Revaluation Reserve as sho noe. Sheet of previous year) ings Per Share (before extraordinary items) (of C: ted: inges Per Share (after extraordinary items) (of C: ted: inges Per Share (after extraordinary items) (of C: ted: inge Per Share (after extraordinary items) (of C: ted: inges Per Share (after extraordinary items) (of	mat of Quar 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansta a, Andheri (I L29130MH <b>TS FOR TH</b> ax aordinary item ordinary item ordinary item ax arcfinary item arcfinary item ax arcfinary item arcfinary i		-4.304	-10.165 a, 2023 Un-a bisclosure re wed by the b For Eme For Eme Uthar Road, Uthar Road, Uthar Road, Cuarter Ended Store	-6.978 wdited Finar uirements) F oard of direc sraid Lelsur R Whole Tin DIN:	-20.234 cial Results Regulations, stors at their solutions, stors at their solutions, stors at their solutions, solutions, stors at their have been mend" is not al Limited		
Total Place	EThe above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been revie ting held on 09th November, 2023.     Construction of the segn Construction of the segn Construction of the period before tax (after Extra Profit / (Loss) form ordinary activities before ta Profit / (Loss) form ordinary activities before ta Profit / (Loss) form ordinary activities before ta Profit / (Loss) form ordinary activities before tax Profit / (Loss) form ordinary activities before tax Calter Extra Up Equity Share Capital (Face Value Rs. 10'- per erves (excluding Revaluation Reserve as sho noe. Sheet of previous year) ings Per Share (before extraordinary items) (of C: ted: inges Per Share (after extraordinary items) (of C: ted: inges Per Share (after extraordinary items) (of C: ted: inge Per Share (after extraordinary items) (of C: ted: inges Per Share (after extraordinary items) (of	mat of Quar 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansta a, Andheri (I L29130MH <b>TS FOR TH</b> ax aordinary item ordinary item ordinary item ax arcfinary item arcfinary item ax arcfinary item arcfinary i		-4.304	-10.165 a, 2023 Un-a bisclosure re wed by the b For Eme For Eme Uthar Road, Uthar Road, Uthar Road, Cuarter Ended Store	-6.978 wudited Finar uirements) F oard of direc sraid Lelsur Ri Whole Tin DIN: (BER 2023 (acs) Six months a0.09.2022 (25.31 (15.00) (1	-20.234 cial Results Regulations, stors at their spL/- algesh Loya bi Director 00252470  Vear ended 31.03.2023 35.55 (36.38) (35.38) (35.38) (35.38) (35.38) (35.38) (35.38) (35.38) (150.00 (104.31)		
Plane	EThe above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5.The above financial results have been revie ting held on 09th November, 2023.     Construction of the segn Construction of the segn Construction of the period before tax (after Extra Profit / (Loss) form ordinary activities before ta Profit / (Loss) form ordinary activities before ta Profit / (Loss) form ordinary activities before ta Profit / (Loss) form ordinary activities before tax Profit / (Loss) form ordinary activities before tax Calter Extra Up Equity Share Capital (Face Value Rs. 10'- per erves (excluding Revaluation Reserve as sho noe. Sheet of previous year) ings Per Share (before extraordinary items) (of C: ted: inges Per Share (after extraordinary items) (of C: ted: inges Per Share (after extraordinary items) (of C: ted: inge Per Share (after extraordinary items) (of C: ted: inges Per Share (after extraordinary items) (of	mat of Quar 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansta a, Andheri (I L29130MH <b>TS FOR TH</b> ax aordinary item ordinary item ordinary item ax arcfinary item arcfinary item ax arcfinary item arcfinary i		-4.304	-10.165 a, 2023 Un-a bisclosure re wed by the b For Eme For Eme Uthar Road, Uthar Road, Uthar Road, Cuarter Ended Store	-6.978 wudited Finar uirements) F oard of direc sraid Lelsur Ri Whole Tin DIN: (BER 2023 (acs) Six months a0.09.2022 (25.31 (15.00) (1	-20.234 cial Results Regulations, stors at their solutions, stors at their solutions, stors at their solutions, solutions, stors at their have been mend" is not al Limited		
Plau Plau Plau Plau Plau Plau Plau Plau	En the above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation J.The above financial results have been revieting held on 09th November, 2023. Ce: Mumbel 3: 09th November 2023 Ce: Mumbel 3: 09th November 2023 Ce: Mumbel 3: 09th November 2023 Ce: Mumbel Solution November 2023 Ce: Mumbel Solution November 2023 Ce: Mumbel Solution November 2023 Ce: Mumbel Regd office Address : Sald Naka Cin: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars Income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities before to Profit / (Loss) for the period after tax (after Extra Up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- pe erves (excluding Revaluation Reserve as sho noe. Sheet of previous year) ings Per Share (before extraordinary items) (of C: ted: inge Per Share (after extraordinary items) (of C: ted: image Per Share (after extraordinar	mat of Quar 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansta a, Andheri (I L29130MH <b>TS FOR TH</b> ax aordinary item ordinary item ordinary item ax arcfinary item arcfinary item ax arcfinary item arcfinary i		-4.304	-10.165 a, 2023 Un-a bisclosure re wed by the b For Eme For Eme Uthar Road, Uthar Road, Uthar Road, Cuarter Ended Store	-6.978 widited Finar uirements) F oard of direc stald Lelsur Ri Whole Tin DIN: MBER 2023 lacs) Six month ended 30.09.2022 25.31 (15.01) (15.00) (10.00) (10	-20.234 cial Results Regulations, stors at their res Limited SD/- stors at their sourcer sourc		
Plau Plau Plau Plau Plau Plau Plau Plau	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revieting held on 09th November, 2023. Ce: Mumbal 3: 09th November 2023 ARIS INTEE Regd office Address : Saki Naka CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities before to Profit / (Loss) for the period before tax (after Extra up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per reves (excluding Revaluation Reserve as sho nce Sheet of previous year) aings Per Share (after extraordinary items) (of c: ted: provious year/period figures have been regro The above results have been reviewed by the sepective meeting held on November 09, 21 bigs the Share (after extraordinary items) (of c: ted: as: Previous year/period figures have been regro the above results have been reviewed by the sepective meeting held on November 09, 21 bigs the company operates in only one of the segn equired.	mat of Quart 33 of the S wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansi- a, Andheri (I <b>L29130MH</b> <b>TS FOR TH</b> ax acrdinary item ax acrdinary item acrdinary item acrdinary item ax acrdinary item acrdinary item acrdinar	-4.629 er ended Seg EBR (Listing udit committe er ended Seg EBR (Listing udit committe er ended Seg EBR (Listing er ended er ende	-4.304	10.165 a, 2023 Un-a Disclosure re wed by the b For Eme For Eme Uthar Road, Uth SEPTEA andalone (In Cuarter Ended 330.09.2022 8.73 (8.59) (8.	-6.978 widited Finar uirements) F oard of direc sraid Lelsur Ri Whole Tin DIN: (5.00) (15.00)	-20.234 cial Results Regulations, stors at their solutions, stors at their solutions, stors at their additional solutions		
Plau Field Content of	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revieting held on 09th November, 2023. Ce: Mumbal 3: 09th November 2023 ARIS INTEE Regd office Address : Saki Naka Citic UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities before to Profit / (Loss) from ordinary activities before to Profit / (Loss) for the period before tax (after Extra up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- period profit / (Loss) for the period before tax (after Extra up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- period sc): ted: ings Per Share (before extraordinary items) (of c: ted: be: Previous year/period figures have been regro The above results have been reviewed by the sepective meeting held on November 09, 21 be: the company operates in only one of the segn equired. 52 WEEKSS	mat of Quart 33 of the S wed by the a <b>RNAT</b> 129,B Ansia a, Andheri (I <b>L29130MH</b> <b>TS FOR TH</b> ax acrotinary item acrotinary item acrotinary item acrotinary item ax acrotinary item acrotinary item ac	-4.629 er ended Seg EBR (Listing udit committe TONAL a Industrial E ast), Mumbe 1995PLC24 Guarter Ended 30.09.202 5.0 (2.57 (2.57 s) (2.57	-4.304	10.165 a, 2023 Un-a Disclosure re wed by the b For Eme For Eme Uthar Road, Uth SEPTEA andalone (In Cuarter Ended 330.09.2022 8.73 (8.59) (8.	-6.978 widited Finar uirements) F oard of direc sraid Lelsur Ri Whole Tin DIN: (5.00) (15.00)	-20.234 cial Results Regulations, stors at their solutions, stors at their solutions, stors at their additional solutions		
Plau Field Content of	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revieting held on 09th November, 2023. Ce: Mumbel 3: 09th November 2023	mat of Quart 33 of the S wed by the a <b>RNAT</b> (129,B Ansi a, Andheri (I L29130MH TS FOR TH ax acrdinary item cordinary item cordinary item ax acrdinary item cordinary item ax acrdinary item ax acrdinary item cordinary item ax acrdinary item cordinary item ax acrdinary item cordinary item ax acrdinary item acrdinary item	-4.629 er ended Sey EBI( Listing udit committe EIGH (Listing udit committe East), Mumbe East), Mumbe EQUARTEL Quarter Ended 30.92.02 (2.57 E) (2.57 E) (2.57 E) (2.57 E) (2.57 E) (2.57 E) (115.21 ch) EIGH whereve thee and havu uts for the erefore disclos ERTAIN 1993PLC072	-4-304 tember 30ti and Other I se and appro- te		-6.978 widited Finar uirements) F coard of direc erald Lelsur R4 Whole Tin DIN: (15.00) (15.0	-20.234 cial Results Regulations, stors at their solutions, stors at their solutions, stors at their additional solutions		
Plau Plau	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revieting held on 09th November, 2023. Ce: Mumbal 3: 09th November 2023 ARIS INTEE Regd office Address : Saki Naka Citic UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities before to Profit / (Loss) from ordinary activities before to Profit / (Loss) for the period before tax (after Extra up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- period profit / (Loss) for the period before tax (after Extra up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- period sc): ted: ings Per Share (before extraordinary items) (of c: ted: be: Previous year/period figures have been regro The above results have been reviewed by the sepective meeting held on November 09, 21 be: the company operates in only one of the segn equired. 52 WEEKSS	mat of Quart 33 of the S wed by the a wed by the a <b>RNAT</b> 129,B Anss a, Andheri (I 129130MH TS FOR TH ax aordinary item wordinary item torguly Shar wordinary item torguly Shar wordinary item ax ax ax and the ENTEE E L93000MH CR, SHVPHA	-4.629 er ended Seg EBI( Listing udit committe er ended Seg EBI( Listing udit committe er ended Seg EBI( Listing udit committe er ended Seg EBI( Listing er ended Seg EBI( Lis			-6.978 widited Finar uirements) F oard of direc stald Lelsur Ri Whole Tin DIN: ABER 2023 Jacob Siz month ended 30.09.2022 25.31 (15.01) (15.00) (15.0	-20.234 cial Results Regulations, stors at their solutions, stors at their solutions, stors at their additional solutions		
Plau Field Content of	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revieting held on 09th November, 2023. Ce: Mumbal 3: 09th November 2023 ARIS INTEE Regd office Address : Sald Naka CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities before to Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period stracting results) (of c: Extra (after axtraordinary items) (of c: be: December 0, 22 (after extraordinary items) (of c: be: December 0, 22 (after extraordinary items) (of c: be: Be: Previous year/period figures have been regro he above results have been reviewed by the extraord be: Be: Previous year/period figures have been regro the above results have been reviewed by the Auditors. Be: Previous year/period figures have been regro the above results have been reviewed by the Auditors. Be: Be: Previous year/period figures have been regro the above results have been reviewed by the Auditors. Be: Be: Be: Previous year/period figures have been regro the above results have been reviewed by the Auditors. Be: Be: Be: Be: Be: B	mat of Quart 33 of the S wed by the a Provide the second second second wed by the a Provide the second seco	-4.629 er ended Sey EBI( Listing udit committe EIGH (Listing udit committe East), Mumbe East), Mumbe East), Mumbe E QUARTEE Quarter Ended 30.9.202 (115.21 ch) (11			-6.978 widited Finar uirements) F oard of direc stald Lelsur Ri Whole Tin DIN: (BER 2023 Six months ended 30.09.2022 25.31 (15.00) (10.00) (1	-20.234 cial Results Regulations, stors at their spL/- algesh Loya birector 00252470  year ended al.03.2023 3.5.55 (35.38) (35		
Plau Plau Plau Plau Plau Plau Plau Plau	E: The above is an extract of the detailed for with the Stock Exchange under Regulation 5. The above financial results have been revieting held on 09th November, 2023. Ce: Mumbal 3: 09th November 2023 ARIS INTEE Regd office Address : Sald Naka CIN: UNAUDITED FINANCIAL RESUL Particulars I income from operations (net) Profit / (Loss) from ordinary activities before to Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period after tax (after Extra Profit / (Loss) for the period stracting results) (of C: Extra (after axtraordinary items) (of C: Be: Previous year/period figures have been regro The above results have been reviewed by the auditors. The company operates in only one of the segre active meeting held on November 09, 21 ubjected to limited review by the Auditors. Be: SE Mumbei a: 9th November, 2023 S2 WEEKSS CIN Regd. Office: TARABAI HALL, 1ST FLOW email: 52/weeksentid 6 gm Extract of Unaudited Standalon	mat of Quart 33 of the S wed by the a Provide the second second second wed by the a Provide the second seco	-4.629 er ended Seg EBR (Listing udit committe  TONA a Industrial E ast), Mumbe 1995PLC24 Guarter Ended 30.09.202 5.0 (2.575 (2.57 (		-10.165 a, 2023 Un-a bisclosure re wed by the b For Emu For Em	-6.978 widited Finar uirements) F coard of direc erald Lelsur R4 Whole Tin DIN: (BER 2023 (acs) Six months ended a0.09,2022 (5.01) (15.00) (10.00) (1	-20.234 cial Results Regulations, stors at their se Limited SD/- algesh Loya he Director i 00252470  year ended S1.03.2023 35.55 (36.38) (35.3		

Sr. No.		Quarter ended 30-09-2023	Half Year Ended 30-09-2023	Quarter 30-09-
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaud
1	Total income from operations	70.24	150.51	161.
2	Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/ or Extraordinary items)	-35.43	12.89	14.
3	Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	-35.43	12.89	14.
4	Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	-35.43	5.64	11.
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	-35.85	4.79	11.
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1496.29	1496.29	1151.
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year	NA	4878.73	NA
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic: (b) Diluted:	-0.24 -0.24	0.03 0.03	0.
33 o Quai www		ults filed with the gulations, 2015. w.bseindia.com	Stock Exchange u The full format of and on the com Energy & Infrastre	nder Reg the Stan pany's w

Yoges	1 M.	Shai
Managin	) Di	recto
DIN: I	0016	5 <b>918</b>

	Tel: (022) 22018582 Email: info@veerhealthcare.net Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quar			<b>nber, 202</b> (Rs. In L
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30-09-2023	Half Year Ended 30-09-2023	Year En 30-09-2
		Unaudited	Unaudited	Unaudit
1	Total Income from operations	382.79	740.92	392.84
2	Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/ or Extraordinary items)	45.25	85.49	19.03
3	Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	45.25	85.49	19.03
4	Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	39.25	73.49	13.74
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	38.14	71.28	12.88
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	1999.85	1999.85	693.42
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year	NA	219.03	NA
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic:	0.19	0.36	0.19
	(b) Diluted:	0.19	0.36	0.19

Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website www.veerhealthcare.net. For Veerhealth Care Limited Sd/-PLACE : MUMBAI Bhavin S. Shah DATE - 00 2025 Managing Director DIN: 03129574

 •	NAAdılmal	VV, 2V2V		

FILMCITY MEDIA LIMITED							植物原料
	CIN: L99999MH1994PLC077927						
Regd Office :- 2/19, Om Heera Panna Mall, Oshiwara, Andheri (West), Mumbai-400053.							
Email :- filmcitym@gmail.com website: www.filmcitym.com							
E	tract of Standalone Unaudited Financial Results for t	he quarter a	nd half year	ended 30th Sep	tember, 202	<sup>3</sup> (₹ in Lacs	except EPS)
			Quarter End	led	Half Yea	r Ended	Year Ended
			Preceding	Corresponding			
		3 Months	3 Months	3 Months	Six Months	Six Months	Previous
		Ended	Ended	Ended	Ended	Ended	Vear Ended

Sr.	Deathachas		Ended 30-06-2023	Ended 30-09-2022	Ended 30-09-2023		Year Endeo 31-03-2023
No.	Particulars	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operation (Net)	5.69	0	0	5.69	0	0
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional						
	and /or Extraordinary items)	-66.29	-19.18	-0.63	-85.47	-0.63	-36.99
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after						
	Exceptional and /or Extraordinary items)	-66.29	-19.18	-0.63	-85.47	-0.63	-36.99
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after						
	Exceptional and /or Extraordinary items)	-66.29	-19.18	-0.63	-85.47	-0.63	-36.99
5	Total Comprehensive Income for the period						
	(Comprising of Profit/loss and other Comprehensive						
	Income)	-66.29	-19.18	-0.63	-85.47	-0.63	-36.99
6	Paid up Equity Share Capital (face value of Rs 1/- each)	305.71	305.71	305.71	305.71	305.71	305.71
7	Other Equity (excluding Revaluation Reserves as						
	shown in the Balance sheet of previous year)	0.00	0.00	0.00	0.00	34.79	-11.64
8	Earning Per Share (EPS) (of Rs. 1/- each)						
	(for continuing and discontinued operations)						
	Basic & Diluted :	-0.217	-0.063	-0.002	-0.28	-0.002	-0.121

12	Earnings per Share (of Rs 10/- each)						
	(for Continuing & discontinued operations)						
	1. Basic	(1.80)	(0.81)	(0.01)	(0.81)		
	2. Diluted	(1.80)	(0.81)	(0.01)	(0.81)		
13	Capital Redemption Reserve	-	-	-			
14	Debenture Redemption Reserve	-	-	-			
15	Debt Service Coverage Ratio	0.05	(0.66)	(0.02)	(0.66)		
16	Interest Service Coverage Ratio	0.05	(0.66)	(0.06)	(0.66)		
No	Notes						

Ites The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Bornbay Stock Exchange pursuant to Regulation 52 & 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the financial results are available on Bornbay Stock Exchange website www.bseindia.com The financial results have been prepared in accordance with the requirements of Regulation 52 & 52(4) of the SEBI (Listing Obligations and Stock Exchange website www.bseindia.com Stock Exchange website www.bseindia.com The financial results have been prepared in accordance with the requirements of Regulation 52 & 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 as amended in in accordance with the recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind-AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereander and other accounting principles. accounting principles. Sunnil Karia

Date: 09/11/2023

Managing Director

#### SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

Registered Office: 11, Shah Industrial Estate, Opp. Anna Temple, New link Road, Andheri (West), Mumbai - 400053. Phone: 022-66920678/ 79 | Mail ID: scclindia@ yahoo.co.in | CIN: L45202MH1949PLC007048 Extract of Statement of Unaudited Results for the Quarter Ended 30/09/2023 (Rs. In Lac Particulars Year Endec Quarter Quarter 31/03/23 ended ended 30/ 09/ 2 30/ 09/ 22 Unaudite (Audited) (Unaudited otal income from operations (net 63.66 237.95 81.95 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exception und/ or Extraordinary items# ) (65.6 (255.2 (45.09 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items# ) (65.6 (254.5 (45.09 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items# ) (65.64 (254.59 (45.09 fotal Comprehensive Income for the period Obmprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (65.6 (254.5 (45.0 Equity Share Capital 161.2 161.2 161.2 eserves (excluding Revaluation Reserve as shown in the alance Sheet of previous year) (9,660.3 unings Per Share (before extraordinary items) (of Rs. 00/ - each) Basic & Diluted (in Rs.) (157.88 (27.97 (40.7 Earning's Per Share (after extraordinary items) (of Rs. 100 ach) Basic & Diluted (in Rs.) (40.7) (157.88 (27.97 Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Year Ended Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Year Ened Results are available on the Stock change websites (www.bseindia.com). - Exceptional and/ or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in

ordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

	For Shah Construction Co. Ltd.
Place : Mumbai	Sd/ - (Mehul Jadavji Shah)
Dated : 09-11-2023	Managing Directore. (DIN NO. 0093352

Α	Income from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
В	Other Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
1	Total Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
2	Net Profits/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)	(1.07)	(5.80)	(1.88)	(6.87)	(7.54)	(11.29)
3	Net Profits/ (Loss) for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items)	(1.07)	(5.80)	(1.88)	(6.87)	(7.54)	(15.99)
4	Net Profits/ (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	(1.07)	(5.80)	(1.88)	(6.87)	(7.54)	(15.99)
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	(1.07)	(5.60)	(1.88)	(6.87)	(7.54)	(15.99)
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	( ,	3488.00	3488.00	3488.00	3488.00	3488.00
7	Earning Per Share						
	1. Basic 2. Diluted	(0.00) (0.00)	(0.02) (0.02)	(0.01) (0.01)	(0.02) (0.02)	(0.02) (0.02)	(0.05) (0.05)

Quarter Ended

cites: The Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2023 have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 09th November, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out Audit of these results.

Auoni of integer results. Previous year's figures have been rearranged/ regrouped wherever necessary. These financial results are available on the Company's website www.52weeksentertainment.com and website of BSE where the equity shares of the Company are listed.

**RAJASTHAN GASES LIMITED** 

For and on behalf of the Board Cyrus Bhot Director & CFO DIN: 00443874

Half Year Ended

30.09.2023 30.06.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2022 31.03.2023 Unaudited Unaudited Unaudited Unsudited Unsudited Audited

Year Ende

Place : Mumbai Date : 08.11.2023

Place: Mumbai

Date: 08th November, 2023

Place : Mumbal Date : 09/11/2023	
Data : 09/11/2023	

Particulars

SL No.

	Regd Office: 103, Roha Orion, Near 33RD Road, TPS III, Bandra (W), Mumbai -400 050 CIN: L24111MH1993PLC272204. web site : www.raiasthangasestid.com								
	Cini: E24111MH1993PLC2/2204, web site : www.rajastnangasesino.com Email : info@rajasthangasesitd.com, phone : 022-26465178								
ŜTA	STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2023								
	ART I (in Leos)								
Т			Three				Corresponding		(
.			Montha	Preceeding	Conseponding		Half Year	Year	Year
SI.	Particulara		Ended	3 Months	3 Months	Ended	Ended	Ended	Ended
10.	Faiticulaia		30/09/2023	30/06/2023	30/09/2022	30/09/2023	30/09/2022	31/03/2023	31/03/2022
			(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	(Audited)
	ncome from Operation								
	a) Income From Operations		0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Net Of Excise Duty) b) Other Operating Income		0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Total Income From Operation	(Net)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Expenses								
- (0	a) Purchase of Raw Material		0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	b) Changes in Inventories		0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	c) Employee Benefit Expense		0.63	0.63	0.63	1.26	1.26	2.52	2.52
	d) Other Expenses Fotal Expense		1.96 2.59	5.00 5.63	4.99	6.96 8.22	69.74 71.00	71.72 <b>74.24</b>	31.63 34.15
	Profit from Operations before	Finance Cost		(5.63)	(5.62)	(8.22)	(71.00)	(74.24)	(34,15)
	Finance Cost		12.24	11.86	6.00	24.11	7.48	29.06	9.00
	Profit from Ordinary Activities	before Tax	(14.83)	(17.49)	(11.62)	(32.33)	(78.48)	(103.30)	(43.15)
	fax Expense		0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Profit for the Year		(14.83)	(17.49)	(11.62)	(32.33)	(78.48)	(103.30)	(43.15)
	Share of Profit/(Loss) of Associa	ates	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	vlinority Interest Vet Profit/(Loss) after Taxes,	Nicodiu	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	nterest and Profit/(Loss) of /		(14.83)	(17.49)	(11.62)	(32.33)	(78.48)	(103.30)	(43.15)
	ald-up Equity Share Capital		161.21	161.21	161.21	161.21	161.21	161.21	161.21
- 10	Face Value Of Share)								
	Reserve excluding Revaluation R								I
	Balarice Sheet of Previous Accor	unting Year	0.00	0.00	0.00	0.00	0.00	633.35	(38.33)
	Earning Per Share of Rs. 10/- each) (not annual	المعطا							
	a) Basic	iiseu)	(0.28)	(0.33)	(0.22)	(0.60)	(1.46)	(1.92)	(0.80)
	b) Diluted		(0.28)	(0.33)	(0.22)	(0.60)	(1.46)	(1.92)	(0.80)
-	.,		Notes:	(0.00)	, <i>i</i>	(,	1	()	
	Particulars	Three				and an an and the states	. Audit One		
		Months Ended					e Audit Comm eld on 9th N		
		30/09/2023		•			tions and Di		
	VESTOR COMPLAINTS			iations 33 of ons, 2015.	une acol (L	narud opilda	uons anu Di	sciosure Aec	unementa)
	inding at the beginning of the				defined in a	ensunting Or	andard 17 Is		. I
	arter	NIL				-			
- T.	ceived during the quarter	NIL				ing at the be	ginning of the	equarter and	none were
	sposed off during the quarter	NIL		during the q					
	maining unresolved at the end		4) Compara	ative figures	have been re	grouped/rear	ranged when	ever necessa	ry.
	the quarter	NIL							
10		ML						ORDER OF T	
							FOR RAJA	sthan gase	
									SD/-
								HILE\$H KHA	
	ed: 09.11.2023						DIRECTOR/	COMPLIANCI	
Piac	e: Mumbal							DIN	: '06945684

Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirments) Regulation, 2015. The Full format of the Quarter and Half Year ended Financial Results are available with Stock Exchange website www.bseindia.com and on the Comapny's website www.filmcitym.com The Detailed Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30.09.2023 have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors in their respective meeting held on 08.11.2023. The figures of the previous period/year have been regruped/recast, wherever considered necessary, to confirm to current year classification.

For FILMCITY MEDIA LIMITED Sd/-

SURENDRA RAMKISHORE GUPTA	А
Managing Directo	r
DIN: 0077801	8

### **UNITED VAN DER HORST LIMITED**

CIN: L999999MH1987PLC044151 Registered Office: E - 29/30, MIDC Industrial Area, Taloja, Mumbai - 410208 Phone: 022 - 27412728 Email: uvdhl29@gmail.com Website: www.uvdhl.com

#### **STATEMENT OF UNAUDITED (STANDALONE) FINANCIAL RESULTS**

#### FOR THE QUARTER ENDED ON 30TH SEPTEMBER, 2023

			-	(Rupees in Lakhs)
Sr. No	Particulars	Quarter Ending 30.09.2023	Year to date Figures for current period ended 30.09.2023	Corresponding 3 months ended in the previous yea 30.09.2022
1	Total Income from Operations	616.08	1,189.23	365.70
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	44.65	123.86	73.78
3	Net Profit / (Loss) for the period before Tax,(after Exceptional and/or Extraordinary Items)	44.65	123.86	73.78
4	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	32.80	85.42	78.29
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	33.06	85.76	78.06
6	Equity Share Capital	584.50	584.50	559.05
7	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (For continuing and discontinued operations) 1. Basic: 2. Diluted:	0.58 0.53	1.51 1.45	2.01 2.01

For and on behalf of the Board of Di of United Van Der Horst L	
	Sd/-
Jagmeet Singh Sab	harwal
Chairman & Managing D	irector
DIN: 002	270607